

11th July 2020

То

Listing Department Listing Department

The National Stock Exchange of India Limited BSE Limited

Exchange Plaza, Phiroze Jeejeebhoy Towers,

Bandra-Kurla Complex, Bandra (East), Dalal Street,
Mumbai 400051 Mumbai 400001

Symbol: TRENT Scrip Code: 500251

<u>Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Dear Sirs,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose copies of newspaper advertisement published in Business Standard (English), Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), on 11th July 2020, relating to the 68th Annual General Meeting, E-voting, Book Closure and Board Meeting.

Copies of the aforesaid advertisements shall also be placed on the Company's website at www.westside.com.

This is for your information and record.

Thanking you,
Yours faithfully,
For Trent Limited

M. M. Surti

Company Secretary

M. M. Sut

Encl.: as above

cc:

1. National Securities Depository Limited

2. Central Depository Services (India) Limited

3. TSR Darashaw Consultants Private Limited

REGISTERED OFFICE: BOMBAY HOUSE, 24, HOMI MODY STREET, MUMBAI - 400 001. TEL.: (91-22) 6665 8282 FAX: (91-22) 2204 2081

TRENT LIMITED Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951;

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001;

Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbal 400 051; Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www.westside.com.

THE 68™ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, BOOK CLOSURE AND BOARD

Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the 68*Annual General Meeting (AGM) of the Members of Trent Limited (the Company) will be held on Thursday, 6* August 2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the rules made thereunder, read with General Circulars dated 8* April 2020, 13* April 2020 and 5* May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular), the Company has sent the Notice of the 68th AGM along with the link of the Annual Report for 2019-20 on Thursday, 9th July 2020, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent/ Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Annual Report for FY 2019-20 of the Company and the Notice of the 68* AGM are available on the website of the Company at www.westside.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.bseindia.com and www.evoting.nsdl.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. Remote-Voting:

in compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is providing to its Members the facility of remote e-voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following: a. The remote e-voting period commences on Monday, 3" August 2020 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday,

- 5° August 2020 (5.00 p.m. IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time;
- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as or Cut-Off Date i.e. Thursday, 30° July 2020. The facility of remote e-voting system shall also be made available during the Me and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before/during the AGM;
- c. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request at svoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purpose only, d. Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall no
- be entitled to vote again.

Registration of e-mail addresses:

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Thursday, 30° July 2020, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:

- a) Visit the link https://green.tsrdarashsw.com/green/events/login/lik b) Enter the DP ID & Client ID/Physical Folio Number and PAN details. In the event the PAN details are not available on record for Physical Folio. Member to enter one of the share certificates number
- c) if PAN details are not available in the system, the system will prompt the Member to upload a self-attested copy of the PAN card
- for updation and authentication d) Enter your e-mail address and mobile number

e) The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice The above system also provides a facility to the Members holding shares in physical form to upload a self-attested copy of their PAN Card, if the same is not updated in accordance with the requirements prescribed by SEBI.

For permanent registration of their email address, Members holding shares in demat form are requested to update the same w

their Depository Participant and Members holding shares in physical form are requested to update the same with the Registrar (TSR arashaw Consultants Private Limited).

Updation of bank account details:

Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means are requested to send a scanned copy of the following details/documents to Registrar at Cag-KYC@tsrdarashaw.com latest by Saturday, 18th July 2020:

- a, a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be received
- Name and Branch of Bank and Bank Account type:
- Bank Account Number and type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;
- ii) 11 digit IFSC Code
- self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly;
- c. self-attested scenned copy of the PAN Card; and
 d. self-attested scenned copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Depository Participants.

In case of any queries/grievances pertaining to remote e-voting (before the AGM and during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the 'download' section of <u>www.evoling.nsdl.com</u> or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at <u>evoting@nsdl.co.in</u> or contact Ms. Pallevi Mhatre, Maneger, NSDL, 'A' wing, Trade World, Kamala Mils Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013; Email: gvoting@nsdl.co.in / Tet: 022-24994545 / 1800-222-990. The Members who require technical assistance before/during the AGM to access and participate in the AGM may contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL at amity@nsdl.co.in / 022-24994360 or Ms. Soni Singh, Assistant Manager - NSDL at sonis@nsdl.co.in / 022-24994559 look Closure and Dividend:

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Tuesday, 28^a July 2020 to Thursday, 30^a July 2020 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year 2019-20 and the AGM of the Company. If the dividend on Equity Shares, as recommended by the Board of Directors, is approved at the forthcoming AGM, such dividend will be paid, subject to deduction of tax at source, as applicable, on or after Wednesday, 12" August 2020. In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means, due to non-registration of bank account details by the Members, the Company shall dispatch the dividend warrant/cheque to such Members at the earliest, on normalisation of postal services and other activities Intimation of Board Meeting:

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Listing Regulations, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Wednesday**, 5° August 2020, inter alia to consider and approve the Unaudited (Standslone and Consolidated) Financial Results of the Company for the first quarter ended 30° June 2020. The infimation is available on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.nseindia.com) and will also be available on the Company's website at www.westside.com. For Trent Limited

Place: Mumbai Date: 10th July 2020 Company Secretary

TRENT LIMITED

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951;

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbei 400 001;

Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051; Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investor relations@trent-tata.com; Website: www.westside.com

NOTICE OF THE 68™ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, BOOK CLOSURE AND BOARD MEETING

Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the 65° Annual General Meeting (AGM) of the Members of Trent Limited (the Company) will be held on Thursday, 6° August 2020 at 3,00 p.m. ([ST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM, in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the rules made thereunder, read with General Circulars dated 8" April 2020, 13" April 2020 and 5" May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated 12" May 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEB) Circular), the Company has sent the Notice of the 68th AGM along with the link of the Annual Report for 2019-20 on Thursday, 9" July 2020, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent/ Depositories, The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular The Annual Report for FY 2019-20 of the Company and the Notice of the 68" AGM are available on the website of the Company at www.westside.com and on the websites of the Stock Exchanges viz, www.bseindia.com, and <a href="w National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsd.com

Remote-Voting: In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is providing to its Members the facility of remote e-voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice

- of the AGM, Members are requested to note the following:

 a. The remote e-voting period commences on Monday, 3" August 2020 (9,00 a.m., IST) and ends on Wednesday, 5" August 2020 (5,00 p.m., IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time:
- b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Compa Cut-Off Date i.e. Thursday, 30° July 2020. The facility of remote e-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting, Aperson whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before/during the AGM;
- c. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purpose only;
- d. Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

Registration of e-mail addresses:

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Thursday, 30° July 2020, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report

electronically and to receive login ID and password for e-voting:
a) Visit the link https://green.tardarashaw.com/green/events/login/lk

- b) Enter the DP ID & Client ID/Physical Folio Number and PAN details. In the event the PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the share certificates numbers
- c) If PAN details are not available in the system, the system will prompt the Member to upload a self-attested copy of the PAN card for updation and authentication
- d) Enter your e-mail address and mobile number
- e) The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice

The above system also provides a facility to the Members holding shares in physical form to upload a self-attested copy of their PAN Card, if the same is not updated in accordance with the requirements prescribed by SEBI.

For permanent registration of their email address, Members holding shares in demat form are requested to update the same with

their Depository Participant and Members holding shares in physical form are requested to update the same with the Registrar (TSR Darashaw Consultants Private Limited).

Updation of bank account details:

Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means are requested to send a scenned copy of the following details/documents to Registrar at Csg-KYC@strdarashaw.com latest by Saturday, 18" July 2020:

a, a signed request letter mentioning your name, follo number, complete address and following details relating to bank account in

- which the dividend is to be received
- Name and Branch of Bank and Bank Account type;
- ii) Bank Account Number and type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;
- 11 digitIFSC Code
- b. self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly;
 c. self-attested scanned copy of the PAN Card; and
- d. self-attested scanned copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company,

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Depository Participants.

In case of any queries/grievances pertaining to remote e-voting (before the AGM and during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the 'download' section of www.evoting.nsd.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at www.evoting.nsd.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at www.evoting.nsd.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at www.evoting.nsd.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at www.evoting.nsd.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at www.evoting.nsd.com or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 'A' wing, Trade World, Kamala Mila Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013; Email: covin/mailtos.in/ / palavidi@nsd.co.in/ / palavidi@nsd.co.in/ assistance before/during the AGM to access and participate in the AGM may contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL at amitw@nsd.co.in / 022-24994360 or Ms. Soni Singh, Assistant Manager – NSDL at sonis@nsd.co.in / 022-24994559 Book Closure and Dividend:

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Tuesday, 28th July 2020 to Thursday, 30th July 2020 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year 2019-20 and the AGM of the Company. If the dividend on Equity Shares, as recommended by the Board of Directors, is approved at the such dividend will be paid, subject to deduction of tax at source, as applicable, on or after Wednesday, 12" August 2020, In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means, due to non-registration of bank account details by the Members, the Company shall dispatch the dividend warrant/cheque to such Members at the earliest, on normalisation of postal services and other activities ntimation of Board Meeting:

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Listing Regulations, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Wednesday**, 5° August 2020, inter alia to consider and approve the Unaudited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the first quarter ended 30° June 2020. The intimation is available on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) and will also be available on the Company's website at www.westside.com, For Trent Limited

Place: Mumbai M. M. Surti Date: 10th July 2020 Company Secretary

टेंट लिमिटेड

कॉर्पोरेट आयुद्रेन्टिटी नं. : एल२४२४०एमएच१९५२पीएलसी००८९५१. नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाक्स, २४, होनी मोद्री स्ट्रीट, मुंबर्ग-४००००१. कॉपरिट कार्यालय : ट्रेंड हाक्स, जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी-६०, सिटी बैंक शेजारी, बांद्रे कुर्ला संकुल, बांद्रे पूर्व, मुंबर्ग-४०००५१. हर.: (९१-२२) ६७०० ८०९० ई-मेल : Investor relations@trent-tata.com, येयसाईट : www.westside.com

६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटींग, बुक क्लोजर आणि संचालक मंडळाच्या बैठकीची सुचना

वार्षिक ग्रवंगाधारण ग्रधा

बाद्रारे सुचना नेण्यांत येते की, एजीएम च्या सुचनेत मोडलेले कामकाज करण्यासाठी ट्रेंट लिपिटेड (''कंपनी'') च्या सभासत्तेची अइसण्टवी (६८ वी) वार्षिक सर्वप्राधारण समा ("एनीएप") गुरुवार, ६ औगस्ट, २०२० रोजी तु. ३.०० चा. (भा.प्र.चे.) केवळ व्हिडिओ केन्फरन्सींग ("व्हीसी") सुविधा/अत्रर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ऑएप्टीएप") हुया होन प्रकारे पेण्यांत चेहेल. निगम व्यवहर मंत्रातयाने जारी केतेले हिर्राक ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० व १ में, २०२० ["]) मुविषा/अन्स ऑडिओ ची जरात सर्व्युतर्स (एकतिरा उद्देख ''एमसीए सर्व्युतर्स') आणि दिरांक १२ मे, २०२० चे सिक्युरिटीज औड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') सर्व्युतर बुसार कंपनीजे ज्यांचे ई-मेल ऑड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार औड ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरीज कडे जॉट्बले आहेत त्या भागधारकांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गुरुवार, ९ जुलै, २०२० रोजी एक्षीत वार्षिक अहवात आ. व. २०१९–२० ची लिंक सह ६८ व्या एबीएम ची सुचना पाठवती आहे. एमसीए सर्व्यूतर्स आणि सेवी सर्व्यूतरहोर एबीएमच्या सुचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्यावाचन काही अदत नाही.

इतर गोप्टींबरोबर, ६८ व्या एजीएमजी सुन्ता आणि सप्टीकरणात्मक निवेदन असलेला कंपनीना वार्षिक अहवाल २०१९-२० कंपनीनी वेबसाईट <u>www.wodaido.com</u> वर आणि स्टॉक एस्सर्नेनेसच्या वेबसाईटस म्हणनेन<u>www.bseinda.com</u> व <u>www.nseinda.com</u> वर उपलब्ध आहे. त्याची एक प्रत नैशनत सिक्बुरिटीन डिपॉडिस्टरी लिप्स्टिड 'एनएसद्रीएल'') ची वेबसाईट <u>www.avoting.nadl.com</u> वर सुपदा उपलब्ध आहे पियोर ई- दरोरींग

कंगनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') ने कतम १०८ सह वानता वेजोवेजी सुधारित कंगन्यांने (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ना नियम २० आणि सेबी (तिस्टींग ऑब्सिगेशन्स औड डिस्क्लोजर रिक्क्यारमेंटस) रेखुतेशन्स, २०१५ च्या रेखुतेशन ४४ च्या अनुपातनांत कंपनी तिच्या संशासदांना एनीएम मध्ये कराक्याच्या संबंधात एजीएम पूर्वी तसेच मध्ये रिमोट ई-व्होटींग ची सुविधा पुरवत आहे आणि त्याकरिता कंपनीन इत्तेक्ट्रॉनिक माध्यमातून व्होटींग सुविधांसाठी एनएसढीएल ची नियुक्ती केली आहे. रिमोट ई-व्होटींग साडीचे तपशित्तवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत संशासदांनी कृपया खालील गोच्टी ध्यानांत ठेवाव्यात

ए, खातीत कातावधीमध्ये रिमोट ई-व्होटींग मुविधा उपलब्ध असेत.

रिमोट ई-व्होटींगनी सुरुवात सोमयार, ३ ऑगस्ट, २०२० रोजी (स. ५.०० वा धा.प्र.वे.) पासून होईल आणि बुधवार, ५ ऑगस्ट, २०२० रोजी (सं. ५.०० वा. था. प्र. वे.) होईल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉडब्यल एनएसडीएल कडून निष्क्रिय केले जाईल आणि संपासदांना सदर तारीख आणि बेळेनंतर इलेक्ट्रॉनिक एप्ट्रतीने मत देण्याची अनुमती नसेलः

बी. सभासदीचे मतदान अधिकार कृतार, ३० जुलै, २०२० ("कट - ऑफ डेट") रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या विरुवाच्या प्रमाणांत असतीत. रिमोट ई-व्होटींग सिस्टीमची सुविधा संधेत सुध्दा उपलब्ध करून देखात वेईत आणि रिमोट ई-व्होटींग ने ज्यांनी आधी त्यांचे मत दितेते नसेत त्या संधेत जर राहणाऱ्या सभासदांता समेमध्ये त्यांने अधिकार याण्ये शक्य होईल. केवळ ज्या व्यक्तीने ताय कट-ऑफ डेट रोजीस सभासदांता ताँदवहीत लाभार्थी मालकांच्या तींदवहीत ताँदवले असेल तेच एजीएम पूर्वी/मध्ये रिमोट ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील.

सी. कोणत्याही व्यक्तीने सुनना पाठवल्यानंतर कंगनीचे शेअर्स संपादित करन कंगनीची एक संभासद बनली असेल आणि कट-औंक डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल तीने woting@nadi.co.in वर एक विनंती पाठवून रिमोट ई-व्होटींग साठी सौगीन-आयटी आणि पासवर्ड मिलवावा किंवा त्यांनी एरएसटीएल कडून पुरवप्यांत आसेल्या टोल क्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा. जी व्यवती कर-ऑफ डेट रोजीस एक सधासद उसेल तीने एजीएमजी सज्जा फारत माहितीसादी दिल्याचे समजाये.

दी. ज्या सभासदांनी सभेपूर्वी रिजोट ई-व्होटींगमध्ये त्यांचे मत दिले असेल ते सुध्दा सभेनध्ये इलेक्ट्रीनिक पध्दतीने हचर राहु शकतात परंतु पुन्हा मत देखास ते हककदार नसतील. ई-पेल ॲंडेस ची नॉवणी

ज्या संभासदांनी अनुरायंत त्यांने ई- मेत ऑड्रेसस नेंदवते नसतीत त्यांनी इतेक्ट्रॉनिक पण्टतीने एनीएमनी सूनना आणि एकत्रित वार्षिक अहवात प्राप्त करण्यासाठी आणि रिमोट ई-व्होटींग्बरिता लोगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करप्यासाठी त्वांचे ई-मेल ॲड्रेसस नोंदिण्याकरिता गुरुवार, ३० जुलै, २०२० रोजी सं. ५.०० (भा. प्र.वे.) पूर्वी खालील प्रक्रियेनुसार करावे.

- ए) र्तिकः <u>https://gnan.tardanashaw.com/gnan/avanta/bajn/lk</u> ला भेट चार्ची बी) दीनी आपदी व बलायंट आयदी /प्रत्यक्ष फोलीओ क्रमांक व पैर रापनील गेंडवायेत. जर प्रत्यक्ष फोलिओ साठी गोंदीत पैर रापनील राजस्थ नस्तरील राजसामासदीनी एखाचा शेअर प्रमाणपत्राचा क्रमांक भरावा.
- सी) जर सिस्टीमगच्चे पॅन तप्त्रीत उपलब्ध नसतीत तर, आदातन करण्यासाठी व वैपतेसाठी पॅनकार्डची स्व-स्वाक्षांकीत प्रत अपलोड करण्यासाठी सिस्टीम उद्युक्त कोल.
- डी) तुमना ई-मेल ॲंड्रेस आणि मोबाईल क्रमांक नोंदवा
- हैं) त्यानंतर सिस्टीम ही एजीएम सूजना प्राप्त करण्याकरिता ई-मेल ॲंट्रेस जी पुष्टी करेल.

सेबी ने विद्या केलेल्या आवश्यकर्तानुसार जर पॅन राश्मील आदात केले नसतील, ठर त्यांच्या पॅन कार्ड ची एक स्व-साक्षांकि प्रत अरलोड करण्याकरिता प्रत्यक्ष पण्डतीने शेअसे धारण करणाऱ्या सभासदोना एक सुविधा सुध्यु वरील सिस्टीम पुरवते. त्यांच्या ई-मेल अंद्रेसच्या कावमच्या नोङ्गीसाडी, डिमेंट स्वरुगात शेअसे धारण करणाऱ्या संशासदोनी कृपवा ते त्यांच्या दिपादिवरण पार्टिसपंटस ("द्वीपी") कदे व प्रत्यक्ष पप्टतींने शेअसं पाएण करणाऱ्या सभासदांसाठी पिस्टार (टीएसआर द्वारात्री कन्सन्टंटस प्रावयोट लिमिटेड) कडे आदातम करावेत.

वैक खाते तपशीलांचे अद्ययावतीकरण

ज्या सभासदांनी इतेक्ट्रीनिक क्लीअर्गेंग सर्विहें मार्फत किंवा अन्य कोणत्याही माध्यमंद्वीर त्यांच्या बैंक खात्यांत घेट लाभांत प्राप्त करण्यासाठी त्यांच्या बैंक खात्यांने तपत्रील आदात केले नमतील त्यांनी खालील निर्देशांचे पालन करावे

प्रत्यक्ष पपदा धातीत इसावेचीची स्केट प्रत प्रतियार, २६ जुलै, २०२० पूर्वी रिस्ट्रार ता <u>CoAYYC@testarantew.com</u> येथे टीएसआर कटे पाठवायी. ए) कुमने नाव, फोलीओ फ्रमांक, संपूर्ण पता ट्रेक्ट एक स्वाक्षरी केलेले विशेती पत्र आणि ञ्यामध्ये ताभारा प्राप्त कावना त्या वैक छात्वाच्या संबंधातीत वालीत तपत्रीत

- i) बैंकेने नाव आणि शाखा व बैंक खात्याने प्रकार
 - i) कोर बैंकिंग सोल्युशन्सच्या अंगलबजावणीरंतर तुमच्या बैंकेने वाटलेला बैंक खाते क्रमांक आणि प्रकार
 - ११ अंकी आवएक्स्ससी कोड
- बी) संभासदाने किया संयुक्तपणे शेअर्स धारण केले असल्यास पहिल्या धारकाने नाव असलेल्या रद्दद केलेल्या धनादेशानी स्थ-साक्षांकित स्कॅन प्रत
- मी) पॅनकार्ट जी म्थ-माश्रांकित म्केंटर एत आणि
- दी) कंपनीकडे नोंदवतेल्या संभासतंच्या पत्याच्या पुष्टधर्ष कोणत्याती दलावेत्राची (जसे आधारकार्ड, द्वाववतींग लायसन्स, इतेवशन आयडेन्टिटी कार्ड, पासपेटे) स्व-साक्षांकित स्केन्द्र प्रत

दिमेंट पण्दरीने शेअर्स भारण करणाऱ्या संभासदांनी कृपया त्यांच्या संबंधित दीधीन कदे त्यांने वैक खाते तपशील आदातन करावेत.

तिमोट ई-व्होटींग शी संबंधित कोणत्याही चीकशा। राक्षरीच्या बाबतीत तुम्ही www.ovoling.nedl.com च्या डाउनलोड सेववन वेथे उपलब्ध समासहंसाठी क्रिक्टेंटली आस्पद क्येत्रचन्स आणि ई-व्होटींग युजर मेन्दुअल पाहांचे किंवा एनएसडीएल कटून श्री. अमित विशाल, सितियर मैनेचर किंवा श्रीमती पत्लवी महात्रे, मैनेचर यांच्यात्री एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ वेथे <u>ovoting@nad.co.in</u> पर किया <u>amity@nad.co.in</u> किया polavid@med.co.in वर किया दूर. इ.: +९१ २२ २४९९ ४३६०/४५४५/४७३८ वर किया टोल फ्री इ.. १८००-२२२-९९० वर संगर्क साधाया.

ज्या संभासदीना एनीएम मध्ये पोहोचुन सहभागी होण्याकरिता संभेष्वीं (दरम्यान तारिक सहकार्यांनी आवश्यकता भासेल त्यांनी त्री. अभित विशाल, सिनियर मैंनेनर, एनएसदीएल त्री amity@mad.co.in वर किंवा दूर/मोबईल क्र. +९१-२२-२४९९ ४३६० वर संपर्क साधावा.

वुक क्लोजर आणि लाधांश

पुढे सूचना देखांत केरे की, अधिनियमाने कतम ९१ आणि त्याअंतर्गत बनवतेले नियम यास अनुसक्त ६८ व्या एजीएम आणि आर्थिक वर्ष कंपनीच्या प्रत्येकी ६. १० च्या सामान गावर ६. १८/– (१८०%) लाभांत्र प्रदान हवा कारणस्ताव कंगतीऱ्या सभासदांची नींदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके मंगळवार, २८ जुलै, २०२० पासून गुरुवार, ३० जुलै, २०२० पर्वेत (दोन्ही दिवस परुन) बंद राहतील. सभासदांकदून लाभांत्र पोषित झाल्यास तो बुधवार १२ औगस्ट, २०२० रोजी आणि पासून प्रदान केला जाईल. कोव्हीड-१९ माधीमळे किंवा मधामटांनी बैंक खाते तपत्रील न नेंदवल्या कारणाने जर कंपनीला इलेक्टॉरिक किंवा अन्य कोणत्याती मध्यमादन त्यांच्या बैंक खात्यांत लाधांताने प्रदान करणे शक्य झाले नाही तर कंपनी, टपाल सेवा आणि अन्य कामकान निविधत सुरु झाल्यावर लवकरात लवकर अशा संधासदांना दिव्हीदंद वॉस्ट/ नेक पाठवेल.

संचालक पंडलाच्या बैठकीची पाहिती :

तिर्हिणं रेखुनेकसच्या रेखुनेका २९ सह वानत रेखुनेका ४७ ला अनुसकन बाह्रो सुनना रेखात केते की, इतर गोडींकोकर, ३० चून, २०२० रोजी संपतेन्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अनेत्वापरिक्षित (अतिम आणि एकक्षित) वितीव निकल्पाँना विचारत पेठन मंजूर करण्याकारता कंपनीच्या संचातक मंदतरची एक बैठक वृधवार, ५ ऑपस्ट, २०२० रोजी होणार आहे. ही माहिती नैजनल स्टीफ एक्सचेंच ऑफ इंडिया लिमिटेडची (www.nosindia.com) वर आणि बीएसई लिमिटेडची (www.basindia.com) ह्या वेबसाईटस वर आणि त्वान्छमाणे कंगनीनी वेबसाईट www.wasiskia.com वर उपतबंध असेत.

ठिकाण : मुंबई तिनांकः १० जुलै, २०२० टेंट लिपिटेड साठी एप. एप. मुस्ती कंपनी सेकेटरी

At \$68 bn, Ambani is now richer than Warren Buffett

10 July

ukesh Ambani has had a rollercoaster 2020, cutting a string of deals for his digital business, undergoing wild swings in his wealth and having his brother's finances laid bare for the world to see.

Now he can add another chapter eclipsing the fortune of Warren Buffett.

The chairman of Reliance Industries is now worth \$68.3 billion, surpassing Buffett's \$67.9 billion as of Thursday, according to the Bloomberg Billionaires Index. Shares of Ambani's conglomerate have more than doubled since a low in March as its digital unit got more than \$15 billion in investments from companies including Facebook and Silver Lake. This week BP Plc paid \$1 billion for a stake in Reliance's fuel-retail business.


While Ambani's wealth has jumped — he became the only Asian tycoon in the exclusive club of the world's top 10 richest people last month — Buffett's fortune dropped this week after he gave away \$2.9 billion to charity. The 89-year-old, known as the Oracle of Omaha, has slipped down the rankings after donating more than \$37 billion of Berkshire Hathaway stock since 2006. Berkshire Hathaway's stock performance has also underwhelmed recently.

Ambani, 63, is now the eighth richest person on the planet, and Buffett is ninth, according to the index, which started in 2012.

Thanks to Ambani's deals, India has emerged as a hot-spot for M&A this year, accounting for more than 12 per cent of those announced in Asia Pacific — the highest ratio since at least 1998.

RIL CHAIRMAN BECAME THE 8TH RICHEST AFTER BERKSHIRE CEO GAVE AWAY \$2.9 BN TO CHARITY





While Mukesh Ambani's wealth has jumped — he is the only Asian tycoon among the world's 10 richest people — Buffett has slipped down the rankings after donating over \$37 billion of Berkshire stock since 2006

WEALIH KU	N
	(in \$ bn)
🗕 Mukesh Ambani 🕳	Warren Buffett
•00.37	100
89.27	90
	68.26 ₈₀
	70
1	60
	67.88 50
58.62	40
V	30
Dec 31, 2019	Jul 9, 2020
Source: Bloomberg	

WEVITH DIM

TOP 10 BILLIONAIRES (in \$ bn)					
Rank	Name	Net worth	ChgYTD		
1	Jeff Bezos	188.5	73.6		
2	Bill Gates	114.9	1.8		
3	Bernard Arnault	92.8	-12.5		
4	Mark Zuckerberg	92.7	14.3		
5	Steve Ballmer	77.0	18.8		
6	Larry Page	71.7	7.1		
7	Sergey Brin	69.5	6.8		
8	Mukesh Ambani	68.3	9.6		
9	Warren Buffett	67.9	-21.4		
10	Larry Ellison	65.8	7.1		
Source: Bloomberg (RICH)					

FRANKLIN TEMPLETON

Franklin Templeton Mutual Fund

Indiabulls Finance Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

Payment under segregated portfolio

Principal and Interest payment was received from Vodafone Idea Ltd for 8.25% Vodafone Idea Ltd 10-JUL-20 (ISIN INE713G08046) on July 10, 2020. This amount (subject to deduction of operating expenses as per Note 1) shall be distributed to the investors in proportion to their holdings in the plans of the segregated portfolio. Amount available for distribution is as follows:

Segregated Portfolio 1 (8.25% Vodafone Idea Ltd 10JUL20)				
Name of the Scheme	Gross amount available for distribution (INR) (Note 1)			
Franklin India Ultra Short Bond Fund (No. of segregated portfolios - 1)	8,040,566,850			
Franklin India Low Duration Fund (No. of segregated portfolios - 2)	1,982,467,672			
Franklin India Short Term Income Plan (No. of segregated portfolios - 3)	8,55,379,453			
Franklin India Credit Risk Fund (No. of segregated portfolios - 3)	221,392,329			
Franklin India Dynamic Accrual Fund (No. of segregated portfolios - 3)	956,012,329			
Franklin India Income Opportunities Fund (No. of segregated portfolios - 2)	472,974,521			

Note 1: The Gross amount represents the full value of principal and the interest for the period June 12, 2020 to July 9, 2020. The Gross amount available for distribution shall be subject to the deduction of operating expenses as permissible under SEBI Regulations and the Net amount shall then be distributed to the unitholders.

The Record Date for the units held in demat mode will be July 17, 2020 (Friday). If the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date. For units held in physical/ Statement of Account mode the holding as on July 10, 2020 shall be considered for processing these transactions. All the Unitholders / Beneficial Owners of the segregated portfolio of the scheme under various Plans/options whose names appear in the records of Registrar / Depositories as on the relevant date shall be entitled to receive recovery proceeds.

This is the full and final payment and the payout shall be processed by extinguishing all outstanding units in the plans of the said segregated portfolio of respective schemes. The payout shall be subject to compliance with applicable regulations and tax deducted at source i.e. TDS, as applicable.

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Sanjay Sapre President

Date: July 10, 2020

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Lockdown in Pune from July 13 to 23

will be imposed in Pune, neigh- and end on July 23, he said. The bouring Pimpri-Chinchwad district reported a record spike will be allowed to operate. and a few other parts of the district starting July 13, a senior Thursday that pushed the tally official said on Friday.

of 1,803 new Covid-19 cases on to 34,399, while the toll rose to

The lockdown will come into 978. The lockdown period will Covid-19, a 10-day lockdown force from midnight of July 13 be stricter, wherein only milk shops, pharmacies and clinics Emergency services have been excluded from the lockdown.

TRENT LIMITED

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951 Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001

Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051 Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www.westside.com.

NOTICE OF THE 68™ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, BOOK CLOSURE AND BOARD MEETING

NOTICE is hereby given that the 68° Annual General Meeting (AGM) of the Members of Trent Limited (the Company) will be held on **Thursday**, 6° **August 2020 at 3.00 p.m.** (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the applicable provisions of the Companies Act. 2013 (Act) and the rules made thereunder, read with General Circulars dated 8" April 2020, 13" April 2020 and 5" May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated 12" May 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular), the Company has sent the Notice of the 68" AGM along with the link of the Annual Report for 2019-20 on Thursday, 9" July 2020, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent/ Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Annual Report for FY 2019-20 of the Company and the Notice of the 68th AGM are available on the website of the Company at www.westside.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website o National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is providing to its Members the facility of remote e-voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

a. The remote e-voting period commences on Monday, 3rd August 2020 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday 5" August 2020 (5.00 p.m. IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Member will not be allowed to vote electronically beyond the said date and time;

o. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as or Cut-Off Date i.e. Thursday, 30° July 2020. The facility of remote e-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the

Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before/during the AGM;

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purpose only;

. Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not

Registration of e-mail addresses:

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m (IST) on **Thursday, 30th July 2020**, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Repor lectronically and to receive login ID and password for e-voting: a) Visit the link https://green.tsrdarashaw.com/green/events/login/lk b) Enter the DP ID & Client ID/Physical Folio Number and PAN details. In the event the PAN details are not available on record for

Physical Folio, Member to enter one of the share certificates numbers c) If PAN details are not available in the system, the system will prompt the Member to upload a self-attested copy of the PAN card

for updation and authentication d) Enter your e-mail address and mobile number

b) The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice
The above system also provides a facility to the Members holding shares in physical form to upload a self-attested copy of their PAN

Card, if the same is not updated in accordance with the requirements prescribed by SEBI.

For permanent registration of their email address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and Members holding shares in physical form are requested to update the same with the Registrar (TSR Darashaw Consultants Private Limited). Updation of bank account details:

Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means are requested to send a scanned copy of the following

details/documents to Registrar at Csg-KYC@tsrdarashaw.com latest by Saturday, 18th July 2020:

a. a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in

which the dividend is to be received

Name and Branch of Bank and Bank Account type;
 Bank Account Number and type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;

ed scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly, self-attested scanned copy of the PAN Card; and

d. self-attested scanned copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company. Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Depositor

n case of any queries/grievances pertaining to remote e-voting (before the AGM and during the AGM), you may refer to t Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the 'download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 'A' wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013; Email: evoting@nsdl.co.in / pallavid@nsdl.co.in / Tel: 022-24994545 / 1800-222-990. The Members who require technical assistance before/during the AGM to access and participate in the AGM may contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL at amitv@nsdl.co.in /022-24994360 or Ms. Soni Singh, Assistant Manager - NSDL at sonis@nsdl.co.in /022-24994559

Book Closure and Dividend: The Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from **Tuesday, 28th July 2020 to Thursday, 30th July 2020** (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year 2019-20 and the AGM of the Company. If the dividend on Equity Shares, as recommended by the Board of Directors, is approved at the forthcoming AGM, such dividend will be paid, subject to deduction of tax at source, as applicable, **on or after Wednesday** 12th **August 2020.** In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means, due to non-registration of bank account details by the Members, the Company shall dispatch the dividence warrant/cheque to such Members at the earliest, on normalisation of postal services and other activities Intimation of Board Meeting:

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Listing Regulations, notice is hereby given that a Meeting of the Board o Directors of the Company will be held on Wednesday, 5" August 2020, inter alia to consider and approve the Unaudited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the first quarter ended 30" June 2020. The intimation is available on the websites of National Stock Exchange of India Limited <u>(www.nseindia.com)</u> and BSE Limited <u>(www.bseindia.com</u> and will also be available on the Company's website at www.westside.com.

Company Secretary



ICICI BANK LIMITED

CIN-L65190GJ1994PLC021012

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara 390 007, Gujarat, Phone: 0265-6722239 Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai 400 051, Maharashtra, Phone: 022-26538900, Fax: 022-26531230, Website: www.icicibank.com, Email: investor@icicibank.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members of the ICICI Bank Limited (the "**Bank**") are hereby informed that pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act"), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars") and subject to other applicable laws and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), a Special Resolution for capital raising through issuance of equity shares and/or other equity linked securities by the Bank through one or more of the permissible modes including but not limited to private placement, follow-on public offering ("FPO"), preferential issue, qualified institutions placement ("QIP") in accordance with the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations"), or a combination thereof, is proposed to be passed by the Members through Postal Ballot only through the remote e-voting process.

Members are informed that the Bank has on Thursday, July 9, 2020 sent the Postal Ballot Notice dated July 8, 2020 through electronic mode to the Members of the Bank whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners as received from Depositories i.e. National Securities Depository Limited ("NSDL") / Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, July 3, 2020 and who have registered their e-mail IDs with the Bank /Depositories, for seeking approval by Postal Ballot only through remote e-voting. A person who is not a Member as on Friday, July 3, 2020, should treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Bank is pleased to provide remote e-voting facility to all the Members holding shares as on Friday, July 3, 2020. The Bank has appointed NSDL for facilitating $remote\ e-voting\ to\ the\ Members, enabling\ them\ to\ cast\ their\ votes\ electronically.$ The Postal Ballot Notice is also available on the website of the Bank at (https://www.icicibank.com/aboutus/notice.page?#toptitle), website of the Stock Exchanges (<u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u>) and the website of NSDL (www.evoting.nsdl.com).

Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants. Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses with the Bank are requested to register/update their email addresses by writing to the Bank or Bank's Registrar and Share Transfer Agent, 3i Infotech Limited (R&T Agent) at investor@icicibank.com along with the copy of the signed request letter mentioning the name, address and folio number, self-attested copy of the PAN Card, copy of the share certificate (front and back) and self-attested copy of any document (e.g.: Aadhaar Card, Driving License, Election Identity Card,

Members including those who hold shares in physical form or who have not registered their email addresses as stated above, can cast their votes by following

Step 1: Log-in to NSDL e-Voting system.

- 1. Visit the e-Voting website of NSDL. Open web browser by typing the following URL: www.evoting.nsdl.com.
- 2. Once the home page of e-Voting system is launched, click on the icon "Login" $which is available \, under 'Shareholders' section.\\$
- 3. A new screen will open. You will have to enter your User ID, your Password and a verification code as shown on the screen. Alternatively, if you are registered for NSDL eservices i.e. IDEAS, you can log-in at https://eservices.nsdl.com/ with your existing IDEAS login. Once you log-in to NSDL eservices after using your log-in credentials, click on e-Voting and you can proceed to Step 2 i.e. Cast your
- 4. Your User ID details are given below:
 - a) For Members who hold shares in demat account with NSDL: 8 Character DPID followed by 8 Digit Client ID (For example, if your DPID is IN300*** and Client ID is 12***** then your user ID is IN300***12*****).
- b) For Members who hold shares in demat account with CDSL: 16 Digit Beneficiary ID (For example, if your Beneficiary ID is 12****** then your user ID is 12***********)
- c) For Members holding shares in Physical Form: EVEN Number followed by folio number registered with the company (For example, if folio number is 001*** and EVEN is 113098 then user ID is 113098001***).

- 5. Your password details are given below:
- a) If you are already registered for e-Voting, you can use your existing password to login and cast your vote.
- b) If you are using NSDL e-Voting system for the first time, you will need to retrieve the 'initial password' which was communicated to you. Once you retrieve your 'initial password', you need to enter the 'initial password' and the system will force you to change your password.
- If you are unable to retrieve or have not received the "initial password" or have forgotten your password:
 - a) Click on "Forgot User Details / Password?"(If you are holding shares in your demat account with NSDL or CDSL) option available on
 - b) "Physical User Reset Password?" (If you are holding shares in physical mode) $option\, available\, on\, \underline{www.evoting.nsdl.com}.$
 - c) If you are still unable to get the password by aforesaid two options, you can send a request at evoting@nsdl.co.in mentioning your demat account number/folio number, your PAN, your name and your registered address.
- d) Members can also use the OTP (One Time Password) based login for casting the votes on the e-Voting system of NSDL.
- 7. After entering your password, tick on Agree to "Terms and Conditions" by selecting on the check box.
- 8. Now, you will have to click on "Login" button.
- $9. \ \ After you click on the "Login" button, Home page of e-Voting will open.$
- Step 2: Cast your vote electronically on NSDL e-Voting system. After successful login at Step 1, you will be able to see the Home page of e-
- Voting. Click on e-Voting. Then, click on Active Voting Cycles. After clicking on Active Voting Cycles, you will be able to see all the companies "EVEN" in which you are holding shares and whose voting cycle is in active
- Select "EVEN" of ICICI Bank Limited.
- Now you are ready for e-Voting as the Voting page opens. Cast your vote by selecting appropriate options i.e. assent or dissent,
- verify/modify the number of shares for which you wish to cast your vote and click on "Submit" and also "Confirm" when prompted. $Upon \, confirmation, the \, message \, "Vote \, cast \, successfully" \, will \, be \, displayed.$
- You can also take the printout of the vote cast by you by clicking on the print option on the confirmation page. 8. Once you confirm your vote on the resolution, you will not be allowed to modify

The remote e-voting period commences on Saturday, July 11, 2020 at 9:00 A.M. IST and ends on Sunday, August 9, 2020 at 5:00 P.M. IST. During this period, Members of the Bank holding shares in physical or dematerialised form as on Friday, July 3, 2020, may cast their votes by electronic means. The remote e-voting module shall be disabled for voting and Members will not be allowed to vote, thereafter. Mr. Alwyn D'Souza of Alwyn D'Souza & Co., Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot e-voting process in a fair and transparent manner.

In case of any queries or issues or grievances pertaining to e-voting, please refer to Help/FAQ's section available at <u>www.evoting.nsdl.com</u> or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at <u>evoting@nsdl.co.in</u> or you may contact Mr. Amit Vishal, Senior Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email IDs: evoting@nsdl.co.in or Amitty@nsdl.co.in or at telephone nos. +91-22-2499 4600/+91-22-2499 4360. Alternatively, any queries or issues or grievances of the Members of the Bank connected with the electronic voting can be also addressed to the Bank/Bank's R&T Agent at the email ID:


The results of Postal Ballot shall be declared on or before Monday, August 10, 2020, at any time before 6.00 P.M. IST and along with the Scrutinizer's report, be displayed at the Registered as well as Corporate Office of the Bank, communicated to the Stock Exchanges and will also be uploaded on the Bank's website <u>www.icicibank.com</u> and on the website of NSDL <u>www.evoting.nsdl.com</u>.

> For and on behalf of the Board of Directors Sd/-

> > Ranganath Athreya **Company Secretary**

Date : July 10, 2020























Place: Mumbai

THE ERRESS **JOURNAL** www.freepressjournal.in MUMBAI | SATURDAY | JULY 11, 2020

HDFC

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED

(CW: L70100WH1977PLC019916) Registered Office: Ramon House, H. T. Parekh Narg, 166, Backbay Reclamation, Churchgale, Mumbai 400 020. 16. No. 022/5176/5000 Website wire-indiction: E-mail investoriane@vidit.com Corporate Office: HDFC House, H. T. Parokh Marg, 165-166, Backbay Reclamation; Churchgate, Mumbai 400 020. Tel. No : 022 6631 6000

Investor Services Department: 5° Floor Ramon House, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Charefigate, Municul 400 020. Tel No. 022-6141 3900

NOTICE

NOTICE is hereby given further to the public notices dated June 13, 2020 and July 3, 2020 issued. by Housing Development Finance Corporation Limited ('the Corporation') in relation to holding the 43th Annual General Meeting (AGM) of the Members of the Corporation scheduled to be held on Thursday, July 30, 2020 at 2:30 p.m.

Due to the continuing impact of COVID-19 pandemic and also the restrictions on the movement and congregation of persons, the 43" AGM would be conducted only through two-way Video Conference facility (VC1), in compliance with the General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020. April 13, 2020 and May 5, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and accordingly. physical AGM will not be held.

The other information and details as mentioned in the public notices dated June 13, 2020 and July 3, 2020 shall remain the same.

We wish to reiterate that the detailed instruction for attending the meeting through VC is provided in the Notice dated June 19, 2020 convening the AGM. The said instruction along with related Frequently Asked Questions (f/AQs), are also available on the website of the Corporation.

For Housing Development Finance Corporation Limited

Place Mumbai Date July 10, 2020 Ajay Agarwal FCS: 9023 25

केनरा बैंक Canara Bank A Street Ballard Botale Mumbal account fifficier Syndicate

Tel. No.: 022-22651128 / 29 Email- cb6289@canarabank.com

E-Auction Sale Notice for Sale of Iramovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (5) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particulanto the Bonower's) and Guarantor(s) that the below described immovable properties mangaged / charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer or the Canara Bank, will be sold on "As is where is" and "As is what is" basis on \$1.08.2020.

SALE NOTICE

No.	Name of Bornswer! Guarantors/ Partners/ Directors	Amount Outstanding	g Description of the Property		
1,	Milk Products (Ropees Twenty Two (2) Mr. Kapil D Raput Crores Fifty Three Lakts.		H27 R + pk.0 H. 02 R. Access 00 Rs. 60 paise AND properts bearing Get No. 138502, Intal admassuring about 0 H. 60 R. Access 00 Rs. 20 paise, both altrated within the Registration S Sub-clid. Tables Man. Clipt. Setsins and within the limits of Grampanchayat Pingali (bi) With building built up area of RO.		
	 Reserve Price: Rs. 60,00,000.00 Date of Inspection: 04.08.2020, F 		Earnest Money Deposit: \$8, 6,00,000,00 Date / Time of Auction: 11,08,2020, Front 12,30 PM to 1,30 PM		
2	(T)Mix. Dwarks Mills and Milk. Products Pvt. Ltd. (2)Mr. Kapi D Ragout (3)Mr. Mithlash Rajout (4)Mr. Murugesan Adimoolan	(Rupees Twenty Three Crores Forty Eight Lakhs Suty one Thousand Two Hundred Ninety Three	Property No.1; All the Part & Parcel of Land beering Gut No. 109, alturated at Dist. Regard, Televa Fishs within the limit of Panchayat Shelbolas (Nagothane) admeasuring 4290 Sq. ntrs. with building furnished with 20 guest rooms admeasuring 19125 Sq. mtrs.		
	(5) Ms. Hemal Johanputra	Palse Slity Eight Only as an 31.12.2018 plus further interest and charges from \$1.01.2019)	Property No. 2. All that precent and perceit of land shapled at Get No. 10. Village Vadgeon, Guid Nighto, Post Devi Broyere, Tatuka Pamer., Dist. Ahresdhagar, Maharashtra admissuring 0.H 97 R and all types of ROC shucture admissioning 555.63 Sq. maters. (Owned by Dwarka Nilk & Milk Products Pvt. Ltd.)		
	For Property No. 1: Reserve Price: Rs. 45,00,000.00 Date of Inspection 06.08.2020, F		Earnest Money Depart; Rs. 4.50,000.00 Date: Time of Auction: 11.08,2020, From 12.20 PM to 1.00 PM		
	For Property No. 2: • Reserve Price: Rs. 35,00,000.00		Earnest Money Deposit: Rs. 3,50,000.00		

 Date of Inspection: 08.08.2023, From 1.00 PM to 1.00 PM
 Date: Time of Auction: 11.08.2020, From 12.00 PM to 1.00 PM The Earnest Money Deposit shall be deposted on or before 10.08.2020 upto 5 p.m. Date of impection of property is with prior appointment with Authorised Officer, Date upto which documents can be deposited is 10.08.2920.

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Conare Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Pradeep Pathnan, Chief Manager, Canara Benk, ARM-6 Branch, Mumbai (Tel. No. 022-23851126 / 29, Mob. No. 7636236670) or Mr. Ganesh Andrews, Senior Manager (Mob. No. 5660022253) E-mail ID: cb6289@cararabank.com during office hours on any working day or the service provider Mis. C1 India Pvt. Ltd., Udyug Viter, Phase - 2 Gulf Petrochem Busiding, Busiding No. 301, Gurgson, Haryana - 122015 (Contact No. +91 124 43(202) / 21 | 22 | 23 | 24 support@barksesuctions.com, terresols.gov/da@ctfedis.com), contact Person: Mr Hirresols Gouda (9596597555)

Place: Munital

Authorised Officer Canara Bank, ARM II Branch

TRENT LIMITED

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951; Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001;

Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051 Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www.westside.com. NOTICE OF THE 68™ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, BOOK CLOSURE AND BOARD MEETING

Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the 68" Annual General Meeting (AGM) of the Members of Trent Limited (the Company) will be held on Thursday, 6" August 2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the applicable provisions of the Companies Act 2013 (Act) and the rules made thereunder, read with General Circulars dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 ssued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated 12th May 2020 issued by the Securities an Exchange Board of India (SEBI Circular), the Company has sent the Notice of the 68" AGM along with the link of the Annua Report for 2019-20 on **Thursday**, **9**" **July 2020**, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent/ Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Annual Report for FY 2019-20 of the Company and the Notice of the 68" AGM are available on the website of the Company at www.westside.com and on the websites

of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, a amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is providing to its Members the facility of remote e-voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM Amphora are required to pack the following:

of the AGM. Members are requested to note the following a. The remote e-voting period commences on Monday, 3rd August 2020 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday 5" August 2020 (5.00 p.m. IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Member will not be allowed to vote electronically beyond the said date and time;

. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as or Cut-Off Date i.e. Thursday, 30° July 2020. The facility of remote e-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their

and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by femiote e-voting snall be able to exercise mein right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before/during the AGM;

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. A person who is not a Member as on

the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purpose only;
Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall no

Registration of e-mail addresses:

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on **Thursday**, 30° **July 2020**, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:
a) Visit the link https://green.tsrdarashaw.com/green/events/login/lk
b) Enter the DP ID & Client ID/Physical Folio Number and PAN details. In the event the PAN details are not available on record for

Physical Folio, Member to enter one of the share certificates numbers
c) If PAN details are not available in the system, the system will prompt the Member to upload a self-attested copy of the PAN car

for updation and authentication

 d) Enter your e-mail address and mobile number by Enter your eminanciess and mobile manner by The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice The above system also provides a facility to the Members holding shares in physical form to upload a self-attested copy of their PAI

Card, if the same is not updated in accordance with the requirements prescribed by SEBI.
For permanent registration of their email address, Members holding shares in demat form are requested to update their Depository Participant and Members holding shares in physical form are requested to update the same with the Registrar (TSR

Dariasina Colisalians Private Elimited).

Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means are requested to send a scanned copy of the following details/documents to Registrar at Csg-KYC@tsrdarashaw.com latest by Saturday, 18th July 2020:

a. a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be received.

b. Name and Proper of Renk and Pack Account type:

which the dividend is to be received

i) Name and Branch of Bank and Bank Account type;

ii) Bank Account Number and type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;

iii) 11 digit IFSC Code
b. self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly; self-attested scanned copy of the PAN Card; and

self-attested scanned copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in suppor of the address of the Member as registered with the Company. Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective De

n case of any queries/grievances pertaining to remote e-voting (before the AGM and during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the 'downloac requeinly Asked Questions (FACs) for Sharieriodes and evoling user inarrular for Sharieriodes available at the downloads section of www.evoting.nsdl.com corall on toll free no.: 1800-222-990 or send a request at wvoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 'A' wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013; Email: wvoting@nsdl.co.in / pallavid@nsdl.co.in / Pallavid@nsdl.co.in / 18: 022-24994545 / 1800-222-990. The Members who require technical assistance before/during the AGM to access and participate in the AGM may contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL at amitv@nsdl.co.in / 022-24994360 or Ms. Soni Singh, Assistant Manager - NSDL at sonior@nsdl.co.in / 022-24994559

Book Closure and Dividend: The Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from **Tuesday, 28th July 2020 to Thursday, 30th July 2020** (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year 2019-20 and the

AGM of the Company. If the dividend on Equity Shares, as recommended by the Board of Directors, is approved at the forthcoming AGM, such dividend will be paid, subject to deduction of tax at source, as applicable, **on or after Wednesday,** 12" August 2020. In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means, due to non-registration of bank account details by the Members, the Company shall dispatch the dividenc warrant/cheque to such Members at the earliest, on normalisation of postal services and other activities.

Intimation of Board Meeting:
Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Listing Regulations, notice is hereby given that a Meeting of the Board o Directors of the Company will be held on **Wednesday**, 5th **August 2020**, inter alia to consider and approve the Unaudited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the first quarter ended 30th June 2020. The intimation is available on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.nseindia.com). For Trent Limited

Place: Mumbai Date: 10th July 2020

Company Secretary



Ghar Ki Baat

Registered Office: 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110 001 Phones: 011-23357171, 23357172, 23705414, Website: www.pnbhousing.com

BRANCH ADDRESS: Office No. 2-3 Ground Floor, Baba House, Plot No. 86, Village Gundavali, Andheri (East), Mumbai 400093, Phone No. 022-49795781, Email:- mumbai@pnbhousing.com, Website:- www.pnbhousing.com

BRANCH ADDRESS:- 302, 3 Floor, Riddhi Arcade, 100 Feet, Narangi Bypass Road, Y K Nagar Nx, Near Big Bazaar Virar West, Palghar - 401303, Mobile No: 8983812000 Email:- virar@pnbhousing.com, website:- www.pnbhousing.com

APPENDIX -IV-A

PUBLIC NOTICE-E-AUCTION CUM SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction-Sale Notice for Sale of Immovable Assets Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) & guarantor(s) indicated in Column no-A that the below described immovable property (ies) described in Column No.D mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/Physical Possession of which has been taken (as described in Column No. - C) by the authorized Officer of M/s PNB Housing Finance Limited (PNB HFL)/Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS and WHATEVER THERE IS BASIS" as per the details mentioned below.

Borrower/Co-Borrower/ Guarantor(s)/ Legal heirs	Amount & Date	Possession	Properties Mortgaged	Price (RP)	(10% of RP)	Submission of Bid	Incremental Rate	Date & Time	Auction & Time	Encumbrances/ Court Case, if any
(A)	(B) 17th- November - 2018	(C) (Symbolic)	(D) Flat No 303,3rd Floor, Bldg. No. 02,	(E)	(F) Rs. 2,67,300/-	(G) 27-07-2020	(H) Rs.	(I) 21.07.2020	(J) 28.07.2020	**Nil/Not Know
B.O.: Mumbai NHL/MUM/0617/403069 Mr. Nemichand G Jain Mrs. Pistadevi Nemichand	Rs. 31,32,922.95 (Rupees Thirty-One Lakhs Thirty-Two Thousand Nine Hundred Twenty-Two and Ninety-Five Paise Only)		Sai Saraswati Dham, Opposite Silver Park, Shardivn, Mira Raod East, Thane, Maharashtra, India, 401107 (1 BHK Area Build up 541 Sq. Ft. Approx)	26,73,000/- (Rupees Twenty Six Lakhs Seventy Three Thousand Only)	(Rupees Two Lakhs Sixty Seven Thousand Three Hundred Only)		10,000/- (Rupees Ten Thousand Only)	12:00 PM To 04.00 PM	11:00 A.M. To 02.30 P.M.	
2. B.O.: MUMBAI HOU/MUM/0917/427322, Mr. Wilson Poulose Kodiyan, Mr. Kelvin Kodiyan Wilson	17th April 2019 Rs. 55,70,028.68 (Rupees Fifty Five Lakhs Seventy Thousand Twenty Eight and Sixty Eight Paise Only)	(Symbolic)	Flat No. 1706, 17, Casa Lakeside, Wing C, Cluster No. 1.12, Lake Shore Green (The Rise), Village Khoni & Anterli Taluka, Kalyan, Distt. - Thane, Maharashtra-421201 (Build area 881 sq. ft. Approx.)	Rs. 41,56,000/- (Rupees Forty One Lakh Fifty Six Thousand Only).	Rs. 4,15,600/- (Rupees Four Lakh Fifteen Thousand Six Hundred Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Know
3. BO: Mumbai HOU/MUM/0915/240511, Mr. Navin Karamshi Parasiya, Mr. Jawahar Karamshi Parasiya, M/s. Jawahar K Parasiya - HUF,	13th January 2017 Rs. 40,89,593/- (Rupees Forty Lac Eighty Nine Thousand Five Hundred Ninety Three Only)	(Physical)	204, 2, Atlanta Eden World, S. No. 67/4(P), 69/1(P), 80/1(P) At. Village, Temghar, Opp. Pwd Office. Tal. Bhiwandi, Distt. Thane. Maharashtra-421308 (2 BHK - Build uparea 572 sq. ft. Approx)	Rs. 13,82,000/- (Rupees Thirteen Lakh Eighty Two Thousand Only)	Rs. 1,38,200/- (Rupees One Lakh Thirty Eight Thousand Two Hundred Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	Builder Dues Rs. 6 Lakhs Approx (Excluding Reserve Price)
M/s. Vijayshree Enterprises			303, 3, Atlanta Eden World BLDG. No. 2, Atlanta Eden World, S. No. 67/4(P), 69/1(P), 80/1(P) At. Village, Temghar, Opp PWD Office. Tal. Bhiwandi, Distt Thane. Judy 2016 12 BHK. Build up area 572 sq. ft. approx)	Rs. 13,82,000/- (Rupees Thirteen Lakh Eighty Two Thousand Only)	Rs. 1,38,200/- (Rupees One Lakh Thirty Eight Thousand Two Hundred Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	Builder Dues Rs. 6 Lakhs Approx (Excluding Reserve Price
4. BO: Mumbai HOU/MUM/0416/281036, Mr. Chandrashekhar Raghunath More, Mrs. Tejaswini More	23rd January 2019 Rs. 5,14,39,248.31 (Rupees Five Crore Fourteen Lakhs Thirty Nine Thousand Two Hundred Forty Eight and Thirty One Paise Only)	(Symbolic)	Flat No. 4002, 40, Kiara Wing A, The Park Codename Bluemoon, Lower Parel Division, Behind Deepak Cinema Theatre, C.S. Nos. 464 & 4/464, Next To Kamala Mill Compound, Mumbai, Maharashtra -400013, (3 BHK + 2 Car Parking -	Rs. 2,95,25,000/- (Rupees Two Crore Ninety Five Lakh Twenty Five Thousand Only).	Rs. 29,52,500/- (Rupees Twenty Nine Lakh Fifty Two Thousand Five Hundred Only)	27-07-2020	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	Due Approx Rs. 1.25 Crore of Lodha Grou (Excluding Reserve Price
5. BO: Mumbai HOU/MUM/0815/235865, Mr. Vasant Karamshi Parasiya, Mr. Jawahar Karamshi Parasiya, M/s. Jawahar K Parasiya - HUF, M/s. Vijayshree Enterprises	13th January 2017 Rs 48,62,195/- (Rupees Forty Eight Lac Sixty Two Thousand One Hundred Ninety Five Only)		103. 1, Atlanta Eden World Bldg No 10. Atlanta Eden World, S.No. 67/4(P), 69/1 (P), 80/1 (P) At. Village, Temghar, Opp Pwd Office. Tal. Bhiwandi, Distt. Thane, Maharashtra-421308. (2 BHK Carpet Area 572 sq. 1t. Approx)	Rs. 13,82,000/- (Rupees Thirteen Lakh Eighty Two Thousand Only).	Rs. 1,38,200/- (Rupees One Lakh Thirty Eight Thousand Two Hundred Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	Builder Dues Rs. 6 Lakhs Approx (Excluding Reserve Price
6. B.O.: Mumbai HOU/MUM/0915/240533, Mr. Vijaykumar K Parasiya, Mr. Jawahar Karamshi Parasiya, M/s. Jawahar K Parasiya - HUF, M/s. Vijayshree Enterpriese	13th January 2017 Rs. 42,22,772/- (Rupees Forty Two Lac Twenty Two Thousand Seven Hundred Seventy Two Only)	` , ,	Flat No. 101,1, Atlanta Eden World Bldg No. 9, Atlanta Eden World, S. No. 67/4(P), 69/1(P), 80/1(P) At. Village, Temghar, Opp. PWD Office, Tal. Bhiwandi, Distt. Thane, Maharashtra - 421308 (2BHK - Carpet area 572 sq. ft. Approx)	Rs. 16,85,000/- (Rupees Sixteen Lakh Eighty Five Thousand Only).	Rs. 1,68,500/- (Rupees One Lakh Sixty Eight Thousand Five Hundred Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	Builder Dues Rs. 6 Lakhs Approx (Excluding Reserve Price
7. B.O.: MUMBAI 00136660005623, HOU/MUM/1015/246052, NHL/MUM/0317/362920, Mr. Jiten Jayantilal Dudhara, M/s. Liberty Drug Corner, Mr. Kalpesh Jayantilal Dudhara, Mrs. Jalpa Jiten Dudhara, Mrs. Jimisha Kalpesh Dudhara, Mr. Mr. Faqesh Shah	23rd April 2019 Rs. 3,78,04,841.32 (Rupees Three Crore Seventy Eight Lakhs Four Thousand Eight Hundred Forty One and Thirty Two Paise Only)		Flat No. 2002 & 2003, 20th Floor, Veena Sky Heights, Mahavir Nagar, Off 90 Feet Road, Kandlvall West Mumbai, Maharashtra-40092 (Carpet area 1584 sq. ft. Approx.)	Rs. 3,20,76,000/- (Rupees Three Crore Twenty Lakhs Seventy Six Thousand Only).	Rs. 32,07,600/- (Rupees Thirty Two Lakh Seven Thousand Six Hundred Only)	27-07-2020	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Know
B. S. MUMBAI 00136710005536, Mr. Vijhay Prajapati, M/s Transol Global Forwarding Pvt. Ltd., Mrs. Nisha Vijaykumar Prajapati	17th Nov. 2018 Rs. 1,35,33,880.51 (Rupees One Crore Thirty Five Lakhs Thirty Three Thousand Eight Hundred Eighty & Fifty One Paise Only)	(Physical)	Gala No 238 2nd Floor, Adarsh Industrial Premises Chsl Sahar Road Chakala, Andheri East, Mumbai, Maharashtra-400099 (Carpet area 729 Sq. Fl. Approx.)	Rs. 90,40,000/- (Rupees Ninety Lakh Forty Thousand Only).	Rs. 9,04,000/- (Rupees Nine Lakhs Four Thousand Only)	27-07-2020	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Know
9. B.O.: VIRAR HOU/VRR/0917/430431 Mrs. Rachana N Chotaliya / Mr. Tittus A Barrow Osf Infosolutions (India) Pvt. Ltd.	16th August 2018 Rs. 25,67,286.95 (Rupees Twenty-Five Lakhs Sixty-Seven Thousand Two Hundred Eighty-Six And Ninety- Five Paise Only)	, ,	Flat No. 404, 4th Floor, Building A, Silver Arch, Sr. No. 49/2/2/1, Tapodham Colony, Behind HDFC Bank, Talegaon Dabhade (Station), Pune, Maharashtra - 410506 (Super Built-Up Area = 760 Sq. Ft.) Carpet Area = 528 Sq Ft + Dry Terrace-26 Sq Ft + Terrace-48 Sq Ft	Rs. 17,10,000/- (Rupees Seventeen Lakh Ten Thousand Only)	Rs. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Knov
10. B.O.: VIRAR HOU/VRRI0717/407708 Mrs. Rachana N Chotaliya / Mr. Titus A Barrow Osf Infosolutions (India) Pvt. Ltd.	16th August 2018 Rs. 29,07,162.15 (Rupees Twenty-Nine Lakhs Seven Thousand One Hundred Sixty-Two and Fifteen Paise Only)		Flat No. 405, 4th Floor, Building A, Silver Arch, Sr. No. 49/2/2/1, Tapodham Colony, Behind HDFC Baht, Talegaon Dabhade (Station), Pune, Maharashtra - 410506 (Super Built-Up Area = 760 Sq. Ft) Carpet Area = 528 Sq Ft + Dry Terrace-26 Sq Ft + Terrace-48 Sq Ft	Rs. 17,10,000/- (Rupees Seventeen Lakh Ten Thousand Only)	Rs. 1,71,000/- (Rupees One Lakh Seventy One Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Know
11. B.O.: VIRAR HOU/VRR/0517/391583 Mr. Vikas Ramsumer Kori/ Mrs. Seema Vikas Kori	19th April 2019 Rs. 15,87,495,84 (Rupees Elighty-Ben Lakhs Eighty-Seven Thousand Four Hundred Ninety- Five And Eighty-Four Paise Only)		Flat No. 4, Ground Floor, Funnel Building, Building No 8, A Wing, Ghodela Garden Complex, Opposite Pipe Company, Old Satpati Rd, Dhansar, Dhansar Village, Palghar West, India-401404. 462 Sq.Ft Super Built Up	Rs. 9,72,000/- (Rupees Nine Lakh Seventy Two Thousand Only)	Rs. 97,200/- (Rupees Ninety Seven Thousand Two Hundred Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Knov
12. B.O.: VIRAR HOU/VRR/0616/294541 Mr. Rameshchandra Jaiswar Mrs. Meena Devi Jaiswar	22rd March 2019 Rs. 9,36,744.62 (Rupees Nine Lakhs Thirty Six Thousand Seven Hundred Forty Four and Sixty-Two Paise Only)	(,,,	301, 3, Bldg No 3 Wing A, Sai Rachana Complex Bldg. No. 3,S. No. 153 At. Village- Padgha, Tal-Palghar, Thane, Near Sarpada Cricket Ground, Umroli East, Thane, Maharashtra, India-401404 Carpet area 339 Sq Ft	Rs. 7,20,000/- (Rupees Seven Lakh Twenty Thousand Only)	Rs. 72,000/- (Rupees Seventy Two Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	Due Approx Rs. 3 Lakhs (Excluding Reserve Price
13. B.O.: VIRAR HOU/VRR/0916/315235 Mr. Yash Kareliya Mr. Mehul Odhylibhai Kareliya Mrs. Maya Mehul Karelia	16th July 2018 Rs. 37,30,416.86 (Rupees Thirty Seven Lakh Thirty Thousand Four Hundred Sixteen and Eighty Six Paise Only)	(Symbolic)	206, 2, Wing 4A, Shanti Lifespaces, Yeshwant War Jomship, S. No. 49 To 56 & 77 At Village Achole, Tal. Vasai, Distt. Thane, Near D Mart, Nalasopara Vasai Link Road, Vasai East, Thane, Maharashtra-401209, Carpet area 440 sq. Ft.	Rs. 25,00,000/- (Rupees Twenty Five Lakh Only)	Rs. 2,50,000/- (Rupees Two Lakh Fifty Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Knov
14. B.O.: MUMBAI 00136710004359 Mr Vipul Kalyanji Mota, Mrs. Mital Vipul Mota, M/s Western Hasmukh Marketing Pvt. Ltd.	14th March, 2016 Rs. 74,19,658/- (Rupees Seventy Four Lac Nineteen Thousand Six Hundred Fifty Eight Only)	(Physical)	Shop No. 02 Ground Floor, Siddhivinayak Tower Sector No. 36, Kamothe, Navi Mumbai, Maharashtra- 410209 (Build-up area approx. 716 Sq.ft.)	Rs. 32,00,000/- (Rupees Thirty Two Lakh Only)	Rs. 3,20,000/- (Rupees Three Lakhs Twenty Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Knov
15. B.O.: MUMBAI HOU/MUM/0716/300469 MR. ANKIT S ASAWA MR. NIKHIL S ASAWA MRS. SALONI ANKIT ASAWA MRS. SUNTA NIKHIL ASAWA MRS. USHA SHIVCHAND	16th May, 2019 3,89,61,281.96 (Rupees Three Crore Eighty Nine Lakh Sixty One Thousand Two Hundred Eighty One & Nighty Six Paise Only)	(Symbolic)	Flat No. 1004, 10, Wing C, Western Heights, C.T.S. No.866/B At. Village Ambivali, Andheri (W), Nea Metropolis Residency, Mumbai - 400069 (build up area 179.22 sq. mtr. Approx and 2 car parking)	Rs. 4,59,00,000/- (Rupees Four Crore Fifty Nine Lakhs Only).	Rs. 45,90,000/- (Rupees Forty Five Lakhs Ninety Thousand Only)	27-07-2020	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	Rs. 90 lacs Pertaining to Adani Estate Private Ltd (exclusive of RP)
16. B.O.: MUMBAI NHL/MUM/0118/473388 MR. JOHN SOLOMON AND MS. REMOLA SOLOMON	23rd January, 2019 Rs. 21,52,579.99 (Rupees Twenty-One Lakhs Fifty-Two Thousand Five Hundred Seventy-Nine and Ninety- Nine Paise Only)	(Symbolic)	Flat No. 122, 1st Floor, 7, Neo Shastri Nagar, Mulund Colony, Mulund W, Mumbai, Maharashtra, India- 400081. (Carpet Area 485 sq. ft. Approx.)	Rs. 50,40,000/- (Rupees Fifty Lakh Forty Thousand Only).	Rs. 5,04,000/- (Rupees Five Lakh Four Thousand Only)	27-07-2020	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Knov
17. B.O.: MUMBAI HOU/MUM/1117/453664 MR. MEGHRAJ MOOCHAND BURAD MRS. URMILA MEGHRAJ JAIN	24th October, 2019 Rs. 2,64,85,868.74/- (Rupees Two Crore Sixty- Four Lakhs Eighty-Five Thousand Eight Hundred Sixty-Eight and Seventy- Four Paise Only)	(Symbolic)	Flat 1406/1408 , A-wing 14th Flr, Building No. 1, Sachinam Heights, Patil Estate, Frojette Street, Tardeo, Mumbai, Maharashtra, India- 400007 Area Carpet As Per Agreement Flat No. 1406 250 Sq. Ft. Flat No. 1408 250 Sq. Ft. Total 500 Sq. Ft. (Amalgamated)	Rs. 2,29,50,000/- (Rupees Two Crore Twenty Nine Lakhs Fifty Thousand Only).	Rs. 22,95,000/- (Rupees Twenty Two Lakhs Ninety Five Thousand Only)	27-07-2020	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Not Knov
18. B.O.: MUMBAI HOU/MUM/0516/288736 Ms. Smitha Prasad Mr. Sridhar Krishna Prasad	20th July, 2019 Rs. 3,31,79,620.44/- (Rupees Three Crore Thirty One Lakh Seventy Nine Thousand Six Hundred Twenty and Forty Four Only)	(Symbolic)	Flat No. 2704, 27th Floor, Wing B, Lodha Elisium, New Cuff Parade Wadala, Mumbai, Maharashtra, India- 400022. Build Up Area 170.96 Sq Mtr Approx. and 2 Car Parking)	(Rupees Two Crore Sixty Three Lakhs Twenty Five Thousand Only).	Rs. 26,32,500/- (Rupees Twenty Six Lakhs Thirty Two Thousand Five Hundred Only)	27-07-2020	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	Reserve Pric including Builder due o Rs. 45 Lakhs
19. B.O.: PRABHADEVI HOU/PRDV/1017/437110 The Raisaheb Rekhchand Mohota Spinning and Weaving Mills Ltd (Represented through its Director/Authorized Signatory) Crome Textiles Private Limited (Represented through its Director/Authorized Signatory)	16th September, 2019 Rs. 14,31,18,275.74 (Rupees Fourteen Crore Thirty-One Lakhs Eighteen Thousand Two Hundred Seventy-Five and Seventy-Four Paise Only)	(Symbolic)	Flat No. 12, 7th and 8th Floor, Rahul Niwas, Malbar Hill Walkeshwar Road, Walkeshwar, Mumbai, Maharashtra - 400006. 7th Floor, 1450 sq ft carpet + 225 sq. ft. Covered Terrace & 8th Floor (Top Terrace) 195 sq. Ft. Carpet + 1095 sq. ft. Open Terrace + 160 Loft area	Rs. 10,93,50,000/- (Rupees Ten Crore Ninety Three Lakh Fifty Thousand Only).	Rs. 1,09,35,000/- (Rupees One Crore Nine Lakhs Thirty Five Thousand Only)	27-07-2020	Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only)	21.072020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	Society dues Rs. 5,00,000/ Appox (Including Reserve Price

Forty Eight Paisa Only) *Together with the further interest @18% p.a. as applicable, incidental expenses, cost, charges etc. incurred upto the date of payment and/or realization thereof. ** To the best knowledge and information of the authorized Officer of PNB Housing Finance Limited, there are no other encumbrances/ claims in respect of above mentioned immovable/secured assets except what is disclosed in the Column No.- K. Further such encumbrances to be catered/paid by the successful purchaser/bidder at his/her end. The prospective purchaser(s)/bidders are requested to independently ascertain the veracity of the mentioned encumbrances.

1. As on date, there is no order restraining and/or court injunction PNBHFL/the authorized Officer of PNBHFL from selling, alienating and/or disposing of the above immovable properties/

1,80,00,000/

(Rupees One Crore Eighty Lakh Only).

Rs.18,00,000/-

Eighteen Lakh

27-07-2020

Rs.

(Rupees Fifty

21.07.2020 28.07.2020

11:00 A.M.

12:00 PM

04.00 PM

**Nil/Not Known

Flat No. 202, 2nd Floor, Plot No. 32, Bandra Sea Heaven CHSL, Pali Hill, 31st Perry Cross Road, Bandra (W), Mumbai, Maharashtra, India, 400050.. (2Bhk Built Up area 1218

21-05-2018

Rs. 4,18,94,128.48 (Rupees Four Crore Eighteen Lakhs Ninety Four Thousand One

lundred Twenty Eight and

B.O. : MUMBAI HOU/MUM/0617/394946

Mr. Rakesh Kumar Chakravarty

Ms. Manorama Chakravarthy

The prospective purchaser/bidder and interested parties may independently take the inspection of the pleading in the proceedings/orders passed etc. if any, stated in Column No. - K. Including but not limited to the title of the documents of the title pertaining thereto available with the PNBHFL and satisfy themselves in all respects prior to submitting tender/bid application orm or making Offer(s).

The M/S SHRIPAM AUTOMALL INDIA LIMITED (SAMIL) would be assisting the authorized Officer in conducting sale through an e-auction. For any assistance related to inspection of the property or o b taining the bid documents and for any other query or to registration, you have to co-ordinate with our marketing agent/service provider on Phone No.9874702021 (Mr. Debjyoti Roy), having registered office at Best Sky Tower, Shriram Automall India Limited - 201, 2nd Floor, F-5, Opposite Fun Cinema, Netaji Subhash Place, Pitam Pura, New Delhi, Delhi 110034, www.eauctions.samil.in or Mr. Iqbal Alam, Mobile No. - 9958195453 or Mr. Rahul Waghmare Mobile No. 845848669 or Mr. Eknath Dhuri Mobile No. 7710009613 authorized Person of PNBHFL or refer www.pnbhousing.com. Sd/- AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LIMITED PLACE: MUMBAI/VIRAR, DATE: 10-07-2020

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHADAB JAVED MEHBOOB SAHIAD TO SHADAB ABDUL JABBAR SHAIKH AS PER AADHAR CARD NUMBER 3859 4540 3723 CL-305

"I HAVE CHANGED MY NAME FROM BHARATI DAYANAND POOJARY TO BHARATI NARSIMHA SUVARNA AS PER NOTARISED AFFIDAVIT DATE 17.03.2020 VIDE SR.NO.538/2020 CL-351

I HAVE CHANGED MY NAME FROM FAYAZ NOOR MOHAMAD SHAIKH TO FAIYAZ AHMED NOOR MOHD SHAIKH AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM

VANNIYAR SHIVKUMAR MURUGESAN TO

SHIVKUMAR MURUGESHAN AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED SALIM ABDUL GAFOOR CHAUDHARY TO MUHAMMAD SALIM CHAUDHRI AS PER AFFIDAVIT. CL-811

ठिकाण : मुंबई

दिनांक : जुलै १०, २०२०

जाहिर सूचना

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे - उसगांव, ता. वसई, जि. पालघर येथील स. नं. ६० हि. नं. ब/१, क्षेत्र (हे. आर) ०-५०-०, आकर ०.४८ (रु.पै.) ही जमीन मिळकत १) श्री सुभाष केसरीमलजी संघवी, श्रीमती संगिता सुभाष संघवी, इतर सामाईक मालकी व कब्जा वहिवाटीची सदरहू जमीन मिळकरी पैकी श्री रामराज यमुना प्रसाद पाण्डेय (०-४-० गुंठे) ही जमीन मिळकत रितसर परवानगी मिळवनेचे शर्तिस अधीन राहन कायम विकत देण्याचे ठरविले आहे. तरी सदरचे जमीन मिळकतीवर कोणार्ह व्यक्ति व संस्थेच्या कोणत्याही प्रकारच हक्क अधिकार, वहिवाट, शेयर, विक्री, गहाण. लीज. परवाना. बक्षीस. कब्जा बोजा असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झालेल्या पासून १४ (चौदा) दिवसांचे आत योग्य त्या लेखी कागदांपत्री पुराव्य सहित खलील पत्त्यावर कळवावे. अन्यथ आपला काहीही हक्क नाही व तो असल्यास आपण सोडला आहे असे समजन पढील व्यवहार पूर्ण करण्यात येईल याची कृपय नोंद घ्यावी.

जाहीर सूचना

वकील :- श्री. विलास सि. तांबे

३१०, एम, गणपती कृटिर,

विरार (प), पालघर-४०१३०३

दिवेकर होसपिटल जवळ.

फोन नं. ९८९०७१५३०५

सही/ -

आम्ही याद्वारे सूचना देतो की, मे. डब्ल्युएआरपी आणि डब्ल्युईएफटी द्वारा त्यांचे प्रोप्रायटर सिद्धार्थ विनय श्रॉफ जे गाळा क्र. ए ८६, मोजमाति १०४० चौ.फू. चटई क्षेत्र, १ ला मजला, विखानी इंडस्ट्रीयल इस्टेट, गोरेगाव पूर्व, मुंबई - ४०००६३ चे मालक आणि शेअर प्रमाणपत्र क्र. १८६ मध्ये रु. ५०/- चे प्रत्येकी ५ (पाच) शेअर्स, धारव विभिन्न क्र. ९२१ ते ९२५ (दोन्ही समाविष्ट) चे धारक आहेत. आमचे अशील मोनार्च एन्टरप्रायझेस हे सदर गाळा आणि शेअर्स सदर मालकांकडून खरेदी करण्यास वाटाघाटी करित आहेत. कोणत्याही व्यक्तीस सदर गाळा/शेअर्स मध्ये विक्री, भेट, अदलाबदल, गहाण, प्रभार, भाडेपट्टा, धारणाधिकार, उत्तराधिकार किंवा कोणत्याही इतर मार्गे काही असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत परेश्या कागदपत्रीय पुराव्यांसह कळविणे. जर वरील दिलेल्या वेळेत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर गाळा आणि शेअर्सशी कोणतेही दावेदार नसल्याचे समजण्यात येईल आणि विकी प्रकिया संपवण्यात येईल

दिनांक: १०.०७.२०२० सही/-ठिकाण: मुंबई राघवन अरायील वीतील वकील, उच्च न्यालायल वीतील ॲण्ड कं.

सी-३, विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, ब्ल्यु. इ. हायव, गारगाव (पू.), मुबइ ४०००६३. दूः ७७५८८६५१७१

PUBLIC NOTICE Take notice that Mr. Gananiay Shyam

Sarang (the Owner for brevity) having his address at 605, A Wing, Building No. 7, Neelam Nagar, Mulund (East), Mumbai 400081, is claiming to be the Owner of 1/3rd undivided, right, title and interest in the property as more particularly described in the Schedule hereunder written ("the said Property" for brevity) free from encumbrances. Our client is desirous of purchasing his undivided right title and interest in the said Property and we are instructed by our clients to investigate the title of the aforesaid Owner to said Property. If any person or persons is/are having any claim or interest in the said Property described in the Schedule hereunder written by way of sale, charge, exchange, gift, lease, sub-lease, tenancy charge, lien, mortgage, inheritance, leave and license, development rights, any agreement or otherwise whatsoever, should notify the same in writing to us with documentary proof of such claims or interest, if any, by preferably E-mailing a soft copy of such claim at shiralkarvivek@gmail.com (as on account of the current pandemic situation the access to the office is limited) and/or by alternatively sending a hardcopy of the same, at 6/67, Vishnu Prasad (B) CHS Ltd. Shahaji Raje Road, Near Shaan Theater, Vile Parle (East), Mumbai - 400 057, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that the aforesaid Owner is absolutely entitled to the said Property as described in the Schedule hereunder written and the said Property is free from all encumbrances and the matter o investigation of title and transaction in respect thereof shall be completed by our client and claim, if any, shall be considered as having been waived

SCHEDULE Description of Property:

One third undivided right title and interes in all that piece or parcel of land admeasuring in aggregate 1401,46 sq. meters (and which 1/3rd right comes to about 467 square meters) approximately together with the building and or structures standing thereon and bearing City Survey No.1253 (part), Tika No.22 Final Plot No. 152-A. Sub Plot No. 3 as per layout sanctioned by the TPS No.1 Thane and lying being and situate at Village Panchpakhadi, Taluka and District Thane.

Date: 10/07/2020

Vivek K. Shiralkar M/s. Shiralkar & Co., Advocates & Solicitors

रोल्टा इंडिया लिमिटेड

नोंद. कार्यालय: रोल्टा टॉवर-ए, रोल्टा टेक्नोलॉजी पार्क, एमआयडीसी-मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४००००९३. दूर. क्र. ९१-२२-२९२६६६६६ फॅक्स क्र. ९१-२२-२८३६५९९२;

सीआयएन: एल७४९९९ एमएच१९८९पीएलसी०५२३८४ ई-मेल: investor@rolta.com, संकेतस्थळ: www.rolta.com

सूचना

सिक्युरिटीज् ॲन्ड एक्सचेंज ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲन्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ च्या अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, रोल्टा इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा मार्च ३१, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षसमप्तीकरिता कंपनीचे अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह मंजूर आणि विचारात घेण्याकरिता बुधवार, जुलै १५, २०२० रोजी नियोजले आहे.

ट्रेडिंग विंडो या कंपनी च्या सिक्युरिटीज मधील इन्सायडर ट्रेडिंगच्या पॉलिसी अंतर्गत जुलै ्र १५, २०२० रोजी निष्कर्ष जाहीर केल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद राहतील. सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.rolta.com आणि स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ www.bsein dia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे

> रोल्टा इंडिया लिमिटेडकरिता सही/-हेतल विच्छी

> > कंपनी सचिव

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन : एल४५२००एमएच२००५पीएलसी१५२०६१ नोंदणीकृत कार्यालय: आरपीजी हाऊस, ४६३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०००३०, दू.क्र : ०२२-६६६७०२००, फॅक्स क्र. : ०२२-६६६७०२८७ वेबसाईट : www.kecrpg.com, ई-मेल : investorpoint@kecrpg.com पंधराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

एजीएम बोलावण्याकरिता वितरित करण्यांत येत असलेल्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत केईसी इंटरनॅशनल लिमिटेड **(''कंपनी'')** च्या सभासदांची **पंधरावी** वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, ०७ ऑगस्ट, २०२० रोजी दु. ०३.०० वा होणार आहे

सातत्याने सुरु असलेल्या कोव्हीड-१९ साथ रोगाला लक्षांत घेऊन, निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या दिनांक ०५ मे, २०२० चे परिपत्रक सहवाचता दिनांक ०८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल २०२० ची परिपत्रके (''एमसीए परिपत्रके'') आणि दिनांक १२ मे. २०२० चे सेबी परिपत्रक याद्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली. त्यानुसार, एमसीए परिपत्रके आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या संबंधित तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या

अनुपालनांत कंपनीच्या सभासदांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार आहे. उपरोक्त परिपत्रकांच्या अनुपालनांत, एजीएमची सूचना आणि आ. व. २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल ज्यांनी त्यांचे ई–मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् आणि/किंवा लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. (''आरटीए'') यांचेकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले आहे. पंधराव्या एजीएमची सूचना आणि आ. व. २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट (www.kecrpg.com), बीएसई लिमिटेड (www.bseindia.com), आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (<u>www.nseindia.com)</u>, वर सुद्धा उपलब्ध आहे. एजीएम ला हजर राहण्यासाठी ची तपशिलवार प्रक्रिया आणि रिमोट ई-व्होटिंग व एजीएम मध्ये ई-व्होटिंग मार्फत मतदान प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत पुरवण्यांत येत आहे. पुढे, ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नसतील ते सुद्धा एजीएमच्या सूचनेत दिलेल्या प्रक्रियेनुसार एजीएम मध्ये हजर राहन मत देऊ शकतात.

कंपनीच्या ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नसतील ते पुढील प्रक्रिया अनुसरून ते नोंदवू

- . प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणारे सभासद नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील देऊन आणि पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबीपर्यंत) मध्ये शेअर प्रमाणपत्राची प्रतिमा अपलोड करूनही https://linkintime.co.in/emailreg/email_register.html येथे आरटीएफ कडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदव् शकतात.
- डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद सुद्धा नाव, डीपीआयडी/कलायंट आयडी, पॅन मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील पुरवून https://linkintime.co.in/emailreg/email register.html येथे आरटीएफ कडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस तात्पुरते नोंदवू शकतात. असे स्पष्ट करण्यांत येते की, ई-मेल ॲड्रेसची कायमस्वरुपी नोंद्णी करण्याकरिता सभासदांनी कृपया त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे तो नोंदवावा.

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड सार्ठ सही/-अमित कुमार गुप्ता

ठिकाण : मुंबई दिनांक : १० जुलै, २०२०

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी ₩RPG.

मॅरिको लिमिटेड

सीआयएन : L15140MH1988PLC049208 **नोंदणीकृत कार्यालय** : ७ वा मजला, ग्रॅन्ड पलाडियम, १७५, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८. **द्ध्**र. **क. :** ०२२ - ६६४८ ०४८० **फॅक्स क्र. :** ०२२ - २६५० ०१५९ वेबसाइट : www.marico.com ई-मेल : investor@marico.com

सूचना

याद्वारे सुचना रेण्यात येत आहे की, अन्य बार्बाबरोबरच, दि, ३० जुन, २०२० रोजो संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित एकत्रित व स्थायी वित्तीय निष्कर्षांवर विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्यासाठी कंपनीच्या . संचालक मंडळाची सभा **सोमवार, दि. २७.०७.२०२०** रोजी आयोजित करण्यात येत आहे.

http://marico.com/india/investors/documentation

निप्सई : <u>http://www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>http://beta.nseindia.com</u>

मंडळाच्या आदेशाद्वारे, ठिकाण : मुंबई दिनांक : १० जुलै, २०२० हेमांगी घाग कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी



ई-लिलावाकरिता जाहीर सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) ला परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ

। जनता आणि विशेषकरून कर्जदार व जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थाव मिळकती ह्या सरफैसी ॲक्टच्या तरतुर्दीन्वये दिनांक २७/०३/२०१८ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे अपना सहकारी बँकेद्वारे त्यातील तारण हितसबंघासह खालील नमूद कर्ज अभिहस्तांकित केलेल्या अशा पिगॅसस ग्रुप थर्टी थ्री ट्रस्ट वन (पिगॅसस)चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कृती करणाऱ्या पिगॅसस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड अशा तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत.

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींची विकी

अपना सहकारी बँक लि. यांनी खालील उल्लेखित मिळकतीचा सरफैसी ॲक्टच्या तरतुदीअन्वये आणि त्यामधील नियमांअन्वये २०/०८/२०१५ रोजी कब्जा घेतला. वर पाहता खालील गहाण मिळकत ही मे. जे. के. एजन्मीज थ्री. सापानी निरज अशोकभाई (प्रोप्रायटर) श्री. मोहम्मद फारुक शैख, श्री. अमरजीत डी. गुप्ता आणि श्री. उमंग पारेख यांचेकडून पिगॅसस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेंडला थकीत ३०/०४/२०१५ रोजीसची रु. ९०,९८,३०४.२८/- (रुपये नव्वद लाख अठ्ट्याण्णव हजार तीनशे चार आणि पैसे अट्टावीस मात्र) अधिक सांपारिवेंक दराने ०१/०५/२०१५ पासूनचे त्यावरील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खंच वसुलीसाठी ३०/०७/२०२० रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. १९,४०,०००/ – (रुपये एकोणीस लाख चाळीस हजार मात्र) आणि इसारा अनामत रक्कम रु. १,९४,०००/ - (रुपये एक लाख चौऱ्याण्णव हजार मात्र) राहील.

कर्जदारांचे नाव	मे. जे. के. एजन्सीज फार्मास्युटीकल डिस्ट्रीब्युटर्स		
जामीनदारांचे नाव	श्री. सापानी निरज अशोकभाई (प्रोप्रायटर)		
	श्री. मोहम्मद फारूक शेख		
	श्री. अमरजीत डी. गुप्ता आणि		
	श्री. उमंग पारेख		
उर्वरित थकबाकी	मे. जे. के. एजन्सीज यांची थकबाकी रु. ९०,९८,३०४.२८/- (रुपर		
	नव्वद लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चार आणि पैसे अठ्ठावीस मात्र		
	अधिक सांपार्श्विक दराने ०१/०५/२०१५ पासूनचे त्यावरील व्याज आणि		
	परिव्यय, प्रभार आणि खर्च		
स्थावर मिळकतीचे वर्णन	फ्लॅट धारक क्र. ३०२, तिसरा मजला, साई सागर को.ऑप. हाऊसिंग सोसायट		
ı	लि., मनिकपुर, दिवानमन, वसई (प.), ठाणे - ४०१२०२. मोजमापित क्षे		
	४५१ चौ. फू. बिल्टअप चे सर्व ते भाग आणि विभाग		
राखीव किंमत	रु. १९,४०,०००/-		
इसारा अनामत रक्कम	₹. १,९४,०००/-		
मिळकतीवर करण्यात आलेले			
कोणतेही दावे आणि तारणी	ज्ञात नाही		
धनकोंना ज्ञात असलेली अन्य			
कोणतीही थकबाकी व मूल्य			
मिळकतीचे निरीक्षण	१७/०७/२०२० स. ११.०० ते द. १२.०० दरम्यान		
	संपर्क व्यक्ती : श्रीम. शिवाजी पारेख - ९६९९५३४९९९/		
	श्री. देवांग खिरा - ९६१९४२२२०९		
बोली सादर करण्यासाठी	२९/०७/२०२० रोजी सं. ४.०० पर्यंत		
अंतिम तारीख			
बोली उघडण्याचे ठिकाण	ई- लिलाव/बोली वेबसाईट (https://sarfaesi.auctiontiger.net) मार्फ		
आणि वेळ	३०/०७/२०२० रोजी स. ११.०० पासून दु. १.०० पर्यंत		
विक्रीच्या तपशीलवार अटी आणि	शर्तींकरिता, कृपया ई-लिलावात भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्व		
I			

इतर तपशील आणि संबंधित मिळकतीच्या ई-लिलाव/विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींकरिता तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html मध्ये दिलेली लिंक पाहावी. बोलीदार वेबसाईट <u>https://sarfaesi.auctiontiger.net</u> ला देखील भेट देऊ शकतात किंवा **सेवा पुरवठादार** मे. ई-प्रोक्युस्मेंट टेक्नॉलॉजीज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद बिडर्स सपोर्ट क्र. : मो.: ९२६५५६२८२२ आणि हेल्पलाईन नं. ०७९-६१२००५४६/५११ ; संपर्क व्यक्ती : श्री. तिलक मराठा, मोबाईल क्र. +९१-६३५१८९६८३२, ई-मेल : <u>tilak@auctiontiger.net</u>, श्री. आकाश कन्हे, मोबाईल क्र. +९१-९८३३३९८५४७, ई-मेल akash.karhe@auctiontiger.net येथे संपर्क साधावा.

प्राधिकृत अधिकारी पिगॅसस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड दिनांक : ११/०७/२०२० (ट्रस्टी ऑफ पिगॅसस ग्रुप थर्टी थ्री ट्रस्ट।)

ट्रेंट लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नं. : एल२४२४०एमएच१९५२पीएलसी००८९५१.

नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई-४०० ००१. **कॉर्पोरेट कार्यालय** : ट्रेंड हाऊस, जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी–६०, सिटी बँक शेजारी, बांद्रे कुर्ला संकुल, बांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१. द्र.: (९१-२२) ६७०० ८०९० ई-मेल : invester.relations@trent-tata.com, वेबसाईट : www.westside.com

६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटींग, बुक क्लोजर आणि संचालक मंडळाच्या बैठकीची सूचना

बाद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएम च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी ट्रॅट लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची अडुस**ष्टवी (६८ वी)** वार्षिव सर्वेसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२० रोजी दु. ३.०० वा. (भा. प्र.वे.) केवळ व्हिडिओ कॅन्फरन्सींग (''व्हीसी'') सुविधा/अदर ऑडिओ व्हिरुयुअल मिन्स (''ओएव्हीएम'') हया दोन प्रकारे घेण्यांत येईल. निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले दिनांक ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० बी जनरल सर्क्युलर्स (एकत्रित उद्धेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि दिनांक १२ मे, २०२० चे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') सर्क्युलर नुसार कंपनीन ज्यांचे ई–मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरीज कडे नोंदवले आहेत त्या भागधारकांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गुरुवार, ९ जुलै, २०२० रोजी एक्त्रित वार्षिक अहवाल आ. व. २०१९–२० ची लिंक सह ६८ व्या एजीएम ची सूचना पाठवली आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलरहूारे एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष

इतर गोष्टींबरोबर, ६८ व्या एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक निवेदन असलेला कंपनीचा वार्षिक अहवाल २०१९–२० कंपनीची वेबसाईट <u>www.we</u> कार गोराजराजर, यह ज्या रजार ने जान स्वानकार का अपने अधिक का का जान का उपलब्ध आहे. त्याची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुध्दा उपलब्ध आहे. रिमोट ई-व्होटींग:

(लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वयारमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत कंपनी तिच्या सभासदांना एजीएम मध्ये करावयाच्या संबंधात एजीएम पूर्वी तसेच मध्ये रिमोट ई-व्होटींग ची सुविधा पुरवत आहे आणि त्याकरिता कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्होटींग सुविधांसाठी एनएसडीएल ची नियुक्ती केली आहे. . रिमोट ई-व्होटींग साठीचे तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत सभासदांनी कृपया खालील गोष्टी ध्यानांत ठेवाव्यात

. खालील कालावधीमध्ये रिमोट ई-व्होटींग सुविधा उपलब्ध असेल रिमोट ई-व्होटींगची सुरुवात सोमवार, ३ ऑगस्ट, २०२० रोजी (स. ९.०० वा भा.प्र.वे.) पासून होईल आणि बुधवार, ५ ऑगस्ट, २०२० रोजी (सं. ५.०० वा. भा.प्र.चे.) होईल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉडयुल एनएसडीएल कडून निष्क्रिय केल जाईल आणि सभासदांना सदर तारीख आणि वेळनंतर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने

बी. समासदांचे मतदान अधिकार गुरुवार, ३० जुलै, २०२० (''कट – ऑफ डेट'') रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्याच्या प्रमाणांत असतील. रिमोट ई-व्होटींग सिस्टीमची सुविधा सभेत सुध्दा उपलब्ध करून देण्यात येईल आणि रिमोट ई-व्होटींग ने ज्यांनी आधी त्यांचे मत दिलेले नसेल त्या सभेत जर राहणाऱ्या तभासदांना सभेमध्ये त्यांचे अधिकार वापरणे शक्य होईल. केवळ ज्या व्यक्तीचे नाव कट–ऑफ डेट रोजीस सभासदांना नोंदवहीत लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवल असेल

तेच एजीएम पूर्वी/मध्ये रिमोट ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. सी. कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची एक सभासद बनली असेल आणि कट–ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल तीने evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून रिमोट ई-व्होटींग साठी लॉगीन-आयडी आणि पासवर्ड मिळवावा किंवा त्यांनी एनएसडीएल कडून पुरवण्यांत आलेल्या टोल

फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा. जी व्यक्ती कट-ऑफ डेट रोजीस एक सभासद नसेल तीने एजीएमची सचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे.

डी. ज्या सभासदांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींगमध्ये त्यांचे मत दिले असेल ते सुध्दा सभेमध्ये इलेक्ट्रॉनिक पध्दतीने हजर राह शंकतात परंतु पुन्हा मत देण्यास ते हक्कदार नसतील

्ज्या सभासदोनी अजुनपर्यंत त्यांचे ई–मेल ॲड्रेसस नोंदवले नसतील त्यांनी इलेक्ट्रॉनिक पघ्दतीने प्जीएमची सूचना आणि एकत्रित वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आणि रिमोट ई–व्होटींगकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई–मेल ॲड्रेसस नोंदविण्याकरिता गुरुवार, ३० जुलै, २०२० रोजी सं. ५.०० (भा.प्र.चे.) पूर्वी खालील

- ए) र्लिकः https://green.tsrdarashaw.com/green/events/login/lk ला भेट द्यावी बी) डीपी आयडी व क्लायंट आयडी/प्रत्यक्ष फोलीओ क्रमांक व पॅन तपशील नोंदवावेत. जर प्रत्यक्ष फोलिओ साठी नोंदीत पॅन तपशील उपलब्ध नसतील तर सभासदांनी एखाद्य
- सी) जर सिस्टीममध्ये पॅन तपशील उपलब्ध नसतील तर, आद्यतन करण्यासाठी व वैधतेसाठी पॅनकार्डची स्व-स्वाक्षांकीत प्रत अपलोड करण्यासाठी सिस्टीम उद्यक्त करेल.
- डी) तुमचा ई-मेल ॲड्रेस आणि मोबाईल क्रमांक नोंदवा

, न्यानंतर सिस्टीम ही एजीएम सूचना प्राप्त करण्याकरिता ई–मेल ॲड्रेस ची पुष्टी करेल.

सेबी ने विहित केलेल्या आवश्यकर्तानुसार जर पॅन तपशील आद्यतन केले नसतील, तर त्यांच्या पॅन कार्ड ची एक स्व-साक्षांकि प्रत अपलोड करण्याकारता प्रत्यक्ष पष्टतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना एक सुविधा सुष्टा वरील सिस्टीम पुरवते. त्यांच्या ई-मेल ॲड्रेसच्या कायमच्या नोंदणीसाठी, डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ते त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (''डीपी'') कडे व प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी रजिस्ट्रार (टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड) कड़े आद्यतन करावेत बँक खाते तपशीलांचे अद्ययावतीकरणः

ज्या सभासदांनी इलेक्ट्रॉनिक क्लीअरींग सर्ल्हिस मार्फत किंवा अन्य कोणत्याही माध्यमांद्वारे त्यांच्या बँक खात्यांत थेट लाभांश ग्राप्त करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचे तपशील आद्यतन केले नसतील त्यांनी खालील निर्देशांचे पालन करावे:

प्रत्यक्ष पध्दत खालील दस्तावेजांची स्कॅन्ड प्रत **शनिवार, २६ जुलै, २०२०** पूर्वी रजिस्टार ला Csg-KYC@tsrdarashaw.com येथे टीएसआर कडे पाठवावी ए) तुमचे नाव, फोलीओ क्रमांक, संपूर्ण पत्ता देऊन एक स्वाक्षरी केलेले विनंती पत्र आणि ज्यामध्ये लाभाश प्राप्त करायचा त्या बँक खात्याच्या संबंधातील खालील तपशील

i) बँकेचे नाव आणि शाखा व बँक खात्याचे प्रकार

- ंं) कोर बँकिंग सोल्युशन्सच्या अंमलबजावणीनंतर तुमच्या बँकेने वाटलेला बँक खाते क्रमांक आणि प्रकार
- बी) सभासदाचे किंवा संयुक्तपणे शेअर्स धारण केले असल्यास पहिल्या धारकाचे नाव असलेल्या रद्द केलेल्या धनादेशाची स्व-साक्षांकित स्कॅन प्रत
- सी) पॅनकार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत आणि डी) कंपनीकडे नोंदवलेल्या सभासदांच्या पत्याच्या पुष्ठचर्थ कोणत्याही दस्तावेजाची (जसे आधारकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) स्व साक्षांकित स्कॅन्ड पत

डिमॅट पध्दतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांच्या संबंधित डीपीज कडे त्यांचे बँक खाते तपशील आद्यतन करावेत रिमोट ई-व्होटींग शी संबंधित कोणत्याही चौकशा/तक्रारीच्या बाबतीत तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध सभासदांसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आणि ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहावे किंवा एनएसडीएल कडून श्री. अमित विशाल, सिनियर मॅनेजर किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, मॅनेजर यांच्याशी एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ येथे <u>evoting@nsdl.co.in</u> वर किंवा <u>amitv@nsdl.co.in</u> किंवा

pallavid@nsdl.co.in वर किंवा दूर. क्र.: +९१ २२ २४९९ ४३६०/४५४५/४७३८ वर किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२-९९० वर संपर्क साध ज्या सभासदांना एजीएम मध्ये पोहोचून सहभागी होण्याकरिता सभेपूर्वी/दरम्यान तांत्रिक सहकार्याची आवश्यकता भासेल त्यांनी श्री. अमित विशाल, सिनियर मॅनेजर, एनएसडीएल शी <u>amitv@nsdl.co.in</u> वर किंवा दूर/मोबईल क्र. +९१-२२-२४९९ ४३६० वर संपर्क साधावा.

बक क्लोजर आणि लाभांशः

पुढे सूचना देण्यांत येते की, अधिनियमाने कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम यास अनुसरुन ६८ व्या एजीएम आणि आर्थिक वर्ष कंपनीच्या प्रत्येकी रु. १० च्या सामान्य भागावर रु. १८/– (१८०%) लाभांश प्रदान हया कारणस्ताव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके **मंगळवार, २८ जुलै, २०२०** पासून **गुरुवार, ३० जुलै, २०२०** पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील. सभासदांकडून लाभांश घोषित झाल्यास तो **बुधवार १२ ऑगस्ट, २०२०** रोजी आणि पासून प्रदान केला जाईल. कोव्हीड-१९ साथीमळे किंवा सभासटांनी बँक खाते तपशील न नोंटवल्या कारणाने जर कंपनीला इलेक्टॉनिक किंवा अन्य कोणत्याही माध्यमातन त्यांच्या बँक खात्यांत लाभाशाने प्रटान करणे शक्य झाले नाही तर कंपनी, टपाल सेवा आणि अन्य कामकाज नियमित सुरु झाल्यावर लवकरात लवकर अशा सभासदांना डिव्हीडंड वॉरंट/चेक पाठवेल.

संचालक मंडळाच्या बैठकीची माहिती : लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन २९ सह वाचत रेग्युलेशन ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, इतर गोष्टींबरोबर, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या पहिल्य तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित (अलिप्त आणि एकत्रित) वित्तीय निष्कर्षांना विचारांत घेऊन मंजूर करण्याकारता कंपनीच्या संचालक मंडळाची एक बैठक **युधवार, ५ ऑगस्ट, २०२०** रोजी होणार आहे. ही माहिती नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची (<u>www.nseindia.com</u>) वर आणि बीएसई लिमिटेडची (<u>www.bseindia.com)</u> ह्या वेबसाईटस वर आणि त्याचप्रमाणे कंपनीची वेबसाईट <u>www.westside.com</u> वर उपलब्ध

ठिकाण : मुंबई

टेंट लिमिटेड साठी एम. एम. सुरर्त

जाहीर सूचना

(१) आरती भावेश कानसारा (२) भावेश दिनेश कानसारा हे रु. २५०/- च्या क्र. ४६ ते ५० पर्यंत पाच शेअर्स समवेत शेअर प्रमाणपत्र धारक क्र. ७८ धारक फ्लॅट क्र. ए-२. तळ मजला, जय श्रीपाल नगर क्र. ३ सीएचएसएल, देवचंद नगर, भाईंदर (पश्चिम), ४०१ १०१ च्या संदर्भातील सोसायटीचे संयुक्त मालक व सभासद आहेत. सदर फ्लॅटचे मूळ मुख्य करार अर्थात १. करार दि. ०५.०१.१९८७ जे मुकेश जी. देसाई व हरेष व्ही. शाह यांच्या दरम्यान भाहेत व २. करार दि. १७.०३.१९९२ जे हरेष व्ही. शाह व मंजुळाबेन (जसुमतीबेन) जे. गांधी/शाह व केशवलाल ठाकरशी गांधी यांच्या दरम्यान असून ते करार गहाळ/ हरवला आहेत. कोणाही व्यक्तीस सदर गहाळ दस्तावेजांच्या संबंधात कोणतेही व्यवहार पार पाडु नयेत असे सुचित करण्यात येत आहे. व कोणाही व्यक्तीस वरील सदर फ्लॅटसंबंधात कोणतेही दावे असल्यास त्यांनी अधोहस्ताक्षरितांना त्यांचे कार्यालय पत्ता १०२, नीलम अकॉर्ड, पंचरत्न कॉम्प्लेक्स, १५० फूट रोड, भाईंदर (प) येथे कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचनेच्या तारखोपासून १५ दिवसांच्या आत सदर लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे अन्यथा कोणाही व्यक्तींचे कोणतेही दावे गृहित धरले जाणार

वकील हिरेन पी. मेहता दिनांक: ११/०७/२०२० भाईंदर (प)

☐ HDFC

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

(सीआयएन: एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६) नोंदणीकृत कार्यालय : रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०. दूर. क्र. : ०२२ ६१७६ ६०००, वेबसाइट : www.hdfc.com, ई-मेल : investorcare@hdfc.com कॉर्पोरेट कार्यालय: एचडीएफसी हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६५ - १६६, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०.

दूर. क्र. : ०२२ ६६३१ ६०००. **इनवेस्टर सर्व्हिसेस विभाग:** ५ वा मजला, रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०. दूर. क्र. : ०२२ ६१४१ ३९००

सूचना

जाहीर **सूचना** दि. १३ जनू, २०२० व ३ जुलै, २०२० रोजी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (कॉर्पोरेशन) यांनी याद्वारे सूचनादेण्यात येत आहे की, कॉर्पोरेशनच्या सभासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, दि. ३० जुलै, २०२० रोजी दु. २.३० वा. आयोजित करण्यात येत आहे.

कोविड-१९ महामारीच्या कारणांमुळे व व्यक्तींच्या सदर मुव्हमेंट व काँग्रेगेशनवरील निर्वंधांमुळे ४३वी एजीएम दोन व्हिडीओ कॉन्फरेंसिंग सविधा (व्हीसी) मार्फत केवळ आयोजित करण्यात येत आहे व सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, दि. १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे अनुपालन अंतर्गत कॉर्पोरेट अफेअर्स व त्यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी प्रत्यक्ष एजीएम आयोजित करण्यात आली नाही.

जाहीर सूचना दि. १३ जून, २०२० व दि. ३ जुलै, २०२० मधील अन्य तपशील व विस्तृत विवरण अपरिवर्तीत राहील. एजीएमएमध्ये सूचना दि. १९ जून, २०२० रोजी प्रदानित व्हीसी मार्फत सभेच्या उपस्थितीकरिता विस्तृत तपशील अपरिवर्तीत राहील. सदर तपशील तसेच संबंधित फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेस्चन (ऋअटी) कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता

अजय अगरवाल कंपनी सचिव एफसीएस : ९०२३



मुथूट होमफिन (इंडिया) लि.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १० जुलै, २०२०

कॉर्पोरेट कार्यालय : १२०१ आणि १२०२, १२ वा मजला, "ए" विंग, लोटस कॉर्पोरेट पार्क, वेस्टर्न एक्प्रेस हायवे लगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट, (एन्फोर्समेंट), रुल्स, २००२ च्या नियम ३(१) अन्वये.

निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये मुथूट होमफिन (इंडिया) लि. (एमएचआयएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान . केलेल्या अधिकाराचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना (''सदर कर्जदार'') बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३⁽२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. जी खाली दिलेली आहे.

वरील संदर्भात सदर कर्जदारांनी निष्पादित काही असल्यास इतर दस्तावेज/लिखित सहवाचता कर्ज करारान्वये देय वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत खालील नमूद तारखेपासून सदरह मागणी सूचनेतील तपशिलानुसार द.सा. २% दराने पुढील व्याजासह एकत्रित येथे खालील नमूद रक्कम सदरह सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात एमएचआयएल ला चुकती करण्यासाठी कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या थकीत परताव्यासाठी खालील मत्ता या संबंधित सदर कर्जदारांनी एमएचआयएल कडे गहाण ठेवल्या आहेत.

अनु. क्र.	कर्जदार (कर्जदार)/ (सह–कर्जदार) चे नाव / (कर्ज खाते क्र.)/(शाखा)	एकूण थकीत रक्कम	कलम १३(२) सूचना तारीख	ंतारण मत्तेचा तपशील (स्थावर मिळकत)
8.	नितिन शांताराम कासार (अर्जदार) श्वेता नितिन कासार (सह-कर्जदार) (एलसी क्र. : ०२२- ०००००३८६ मुंबई)	२४,९०,१९२ (रुपये चोवीस लाख नव्वद हजार एकशे ब्याण्णव मात्र)	०७.११.२०१९	स्थावर मिळकत: वसई येथे उप नोंदणीकृत क्षेत्रामध्ये गाव सोपारा तालुका वसई, जि. पालघर-४०१ २०३ येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हें क्र. ३२ ए, हिस्सा क्र. १/२, सर्व्हें क्र. ३८ए, हिस्सा क्र. १, मोजमापित २१६१० चौ. मीटर्स वर बांधलेले विनी रेसिडन्सी फेज ॥ - को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., नावे ज्ञात इमारतीमध्ये मोजमापित ३४७ चौ.फू. चटई क्षेत्राचा फ्लॅट क्र. ५०७, ५वा मजला, ए विंग, इमारत क्र. २ चे सर्व ते भाग आणि विभाग अधिक तपशिलवारपणे उप प्रबंधक, वसई यांच्या कार्यालयात २९/०६/२०१६ दिनांकीत विक्री विलेख क्र. ३३०५/२०१६

सदरह कर्जदारांना वरीलनुसार एमएचआयएल ला प्रदान करण्यास कसूर केल्यास एमएचआयएल खर्च आणि परिणाम अशा कर्जदारांच्या सर्वस्वी जोखमीवर सदर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल.

सदर कर्जदारांना एमएचआयएल च्या लेखी पूर्ण सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने वरील सदर मत्ता हस्तांतर करण्यापासून ॲक्ट अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर ॲक्ट आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमाच्या तरत्दीचे कोणाही व्यक्तींनी उल्लंघन केल्यास ते ॲक्ट अन्वये दिल्यानुसार दंड आणि/किंवा कारावासासाठी पात्र ठरतील.

ठिकाण : मुंबई दिनांक : ११.०७.२०२०

प्राधिकृत अधिकारी मुथूट होमफिन (इंडिया) लि. करिता

ठिकाण : मुंबई

दिनांक : १० जुलै, २०२०

U NOVARTIS नोव्हार्टीस इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : इस्पायर बीकेसी पार्ट ऑफ ६०१ अँड ७०१, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ दू : +९१ २२ ५०२४३०००, फॅक्स : +९१ २२ ५०२४३०१०

ई-मेल : india.investors@novartis.com, वेबसाईट : www.novartis.in सीआयएन : एल२४२००एमएच१९४७पीएलसी००६१०४

याद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी कंपनीची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत **शुक्रवार, ७ ऑगस्ट,** २०२० रोजी **स. भा.प्र.चे. ११.३० वा**. होणार आहे. सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असल्याचे गृहीत धरले जाईल.

निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या दिनांक ५ मे, २०२० च्या परिपत्रक सहवाचता दिनांक ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० ची परिपत्रके अणि सिक्य्रिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० च्या अनुपालनांत आर्थिक वर्ष २०१९-२० साठीच्या लेखापरिक्षित वित्तीय विवरणांसह वार्षिक अहवालासोबतची एजीएमची सूचना ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् (डीपीज) कडे नोंदवले असतील त्या सभासदांना शुक्रवार, १० जुलै, २०२० रोजी पाठवण्यांत आली आहे.

एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवालाच प्रत कंपनीची वेबसाईट www.novartis.in स्टॉक एक्स्चेंजेसच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड च्या www.bseindia.com ह्या आणि वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड '''एनएसडीएल'') ची वेबसाईट https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजाच्या बार्बीशी संबंधित दस्तावेज निरीक्षण करण्याकरिता कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध

कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ व त्याच्या दुरुस्त्या आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ च्या अनुसार कंपनीला तिच्या भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम वापरून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएम मध्ये पारित करणे प्रस्तावित असलेल्या ठरावांवर त्यांची मते देणे त्यांना शक्य व्हावे म्हणून ई-व्होटिंगची सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. भागधारकांना ई-व्होटिंग सुविधा पुरवण्यासाठी कंपनीने एनएसडीएल ची सेवा नियुक्त केली आहे. ई-व्होटिंग साठीचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. ३१ जुलै, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्षात किंवा डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील.

रिमोट ई-व्होटिंग कालावधी **गुरुवार,४ ऑगस्ट, २०२० रोजी स. ९.०० वा.** पासून सुरु होईल आणि ते **गुरुवार, ६ ऑगस्ट,** २०२० **रोजी सं. ५.०० वा** संपेल. एनएसडीएल कडून त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल निष्क्रिय केलं जाईल. एकदा का सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यात बदल करण्याची अनुमती सभासदाला नसेल.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ डेट पूर्वी शेअर्स संपादित केलेले सभासद evoting.nsdl.co.in वर विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटिंग साठी एनएसडीएल कडे आधीच नोंदणीकृत असतील तर तो/ती मत देण्यासाठी त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड

सभासदांना एनएसडीएलच्या ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएम मध्ये हजर राहण्याची सुविधा पुरवण्यांत येत आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीम मध्ये हजर राहण्याकरिताचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत.

रिमोट ई-व्होटिंग द्वारा त्यांचे मत व दिलेले एजीएममध्ये उपस्थित राहणारे सभासद एजीएम मध्ये ई-व्होटिंग द्वारा त्यांचे मत देण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंग द्वारा मत दिले असेल ते एजीएम मध्ये हजर राहण्यास पात्र असतील तथापि सभेत मत देण्यास ते हक्कदार नसतील

इलेक्ट्रॉनिक व्होटींग साठीची प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत उपलब्ध आहे तसेच एनएसडीएल ने सभासदांना पाठवलेल्या ई–मेल मध्ये देखील आहे. एनएसडीएलची ई-व्होटिंग वेबसाईट www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड अनुभागात उपलब्ध ''ई-व्होटिंग युजर मॅन्युअल'' सुद्धा सभासदांना पाहता येईल.

एजीएम च्या आधी किंवा त्या दरम्यान ज्या सभासदांना मदत हवी असेल ती एनएसडीएल शी evoting.nsdl.co.in किंवा १८००-२२२-९९० वर संपर्क साधू शकतात किंवा amitv@nsdl.co.in येथे श्री. अमित विशाल, सिनियर मॅनेजर -एनएसडीएल किंवा megham@nsdl.co.in येथे श्रीमती मेघा मालवीया, असिस्टंट मॅनेजर, एनएसडीएल यांच्याशी संपर्क साधू

अधिनियमच्या कलम ९१ अन्वये ही सूचना देखील देण्यांत येते की, एजीएम आणि भागधारकांना विचारार्थ संचालक मंडळाने शिफारस केलेल्या ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रत्येकी रु. ५ च्या नाममात्र मुल्याच्या समभागावर प्रत्येकी रु. १० च्या लाभांशाचे प्रदान करण्याकरिता सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरक पुस्तके शुक्रवार, ३१ जुलै, २०२० पासून शुक्रवार, ०७ ऑगस्ट, २०२० पर्यंत दोन्ही दिवसांसह बंद राहतील.

लाभांशाची घोषणा झाल्यास तो १४ ऑगस्ट, २०२० रोजी किंवा त्यानंतर त्या भागधारकांना प्रदान केला जाईल ज्यांचे नाव ७ ऑगस्ट, २०२० रोजीस कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत व ज्यांची नावे डिपॉझिटरीजनी सादर केलेल्या तपशिलाप्रमाणे ३० जुलै, २०२० ह्या रेकॉर्ड डेट रोजीस लाभार्थी मालक म्हणून असतील त्यांना जेथे प्रयोज्य असेल तेथे उद्गम कर कापण्याच्या अधीन प्रदान केला जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशावरून नोव्हार्टीस इंडिया लिमिटेड साठी

> त्रिविक्रम गुडा कंपनी सेक्रेटरी आणि

अनुपालन अधिकारी